



**MERC**

# महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग Maharashtra Electricity Regulatory Commission

वार्षिक लेखा अहवाल २०२२-२०२३  
Annual Accounts Report 2022-2023



# महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मुंबई

## वार्षिक लेखे सन २०२२-२३

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा स्वतंत्र लेखापरीक्षण अहवाल	१-३
ताळेबंद	४
उत्पन्न व खर्च लेखा	५
ताळेबंदाचा भाग असलेल्या अनुसूची	६-१४
आय-व्यय लेखा	१५-१७
लेखाविषयक टिपण्या	१८-२०

## महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाच्या लेख्यांवरील भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा स्वतंत्र लेखापरीक्षण अहवाल

आम्ही विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १०४ (२) खाली महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (आयोग) दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाच्या सोबत जोडलेल्या ताळेबंदाचे व त्या दिवशी संपलेल्या वर्षाच्या उत्पन्न व खर्च लेख्याचे आणि आय-व्यय लेख्याचे लेखापरीक्षण केले आहे. आर्थिक विवरणपत्रे ही आयोगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. आमची जबाबदारी या आर्थिक विवरणपत्रांच्या संदर्भात लेखापरीक्षणावर आधारित आमचे मत व्यक्त करण्याची आहे.

या स्वतंत्र लेखापरीक्षण अहवालात, केवळ लेख्यांचे वर्गीकरण, उत्तम लेखा प्रथांचे पालन, लेखा मानके आणि प्रकट करण्याचे निकष इ. बाबींच्या घेण्यात आलेल्या लेखा परामर्शावर भारताचे नियंत्रक व महा लेखापरीक्षक यांचे अभिप्राय समाविष्ट आहेत. आर्थिक व्यवहारात कायदे, नियम आणि विनियम (औचित्य व नियमितता) यांची पूर्तता, तसेच कार्यक्षमता-नि-कामगिरीची बाजू इ., यासंबंधीची लेखापरीक्षणातील परिक्षणे, असल्यास, तपासणी अहवाल/ नियंत्रक व महा लेखापरीक्षकांचे लेखापरीक्षण अहवाल याद्वारे स्वतंत्रपणे पाठविण्यात येतात.

आम्ही लेखापरीक्षणाचे काम भारतात सर्वसाधारणपणे स्विकारण्यात आलेल्या लेखापरीक्षणाच्या मानकांनुसार केले आहे. या मानकांनुसार लेखापरीक्षण करताना, आर्थिक विवरणपत्रात महत्त्वाच्या बाबींसंबंधी चुकीची माहिती देण्यात आलेली नाही, याबाबतची रास्त ग्वाही मिळेल, अशा रीतीने लेखापरीक्षणाची आखणी करून ते करणे आवश्यक असते. लेखापरीक्षणात, आर्थिक विवरणपत्रात दाखविण्यात आलेले लेखे व उघड होणाऱ्या माहितीसाठी उपलब्ध पुरावे नमूना तत्वावर तपासणे, हा लेखापरीक्षणाचा एक भाग आहे. तसेच वापरण्यात आलेली लेखा तत्त्वे आणि व्यवस्थापनाने महत्त्वाच्या बाबींसंबंधी केलेले अंदाज पडताळून पाहणे व आर्थिक विवरणपत्रांवरून स्पष्ट होणाऱ्या एकूण आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करणे, या बाबींचा देखील लेखापरीक्षणात समावेश होतो. आम्ही व्यक्त केलेल्या मतांसाठी आमच्या लेखापरीक्षणात वाजवी आधार आहे, असा आमचा विश्वास आहे.

आमच्या लेखापरीक्षणावर आधारित, आम्ही असे नमूद करतो की :-

(एक) आमच्या ज्ञान व विश्वासानुसार, लेखापरीक्षणाच्या प्रयोजनासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती व स्पष्टीकरणे, आम्ही प्राप्त करून घेतली आहेत.

(दोन) या अहवालात हाताळण्यात आलेले ताळेबंद, उत्पन्न व खर्च लेखा आणि आय-व्यय लेखा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (लेखे ठेवणे) नियम, २०११ मध्ये आयोगाने मान्यता दिलेल्या नमुन्यामध्ये तयार करण्यात आले आहेत.

(तीन) आम्ही लेखा पुस्तकाच्या केलेल्या तपासणीवरून दिसून येते की, आमच्या मते कायद्याप्रमाणे आवश्यक असणारी योग्य ती लेखा पुस्तके व अन्य संबंधित अभिलेखे, आयोगाने ठेवले आहेत.

(चार) जोडपत्रातील आमच्या निरीक्षणाच्या अधीन राहून, आम्ही असे नमूद करतो की, या अहवालातील ताळेबंद, उत्पन्न व खर्च लेखा आणि आय-व्यय लेखा हे लेखा पुस्तकांशी जुळतात.

(पाच) आमच्या मते आमच्या माहितीनुसार आणि आम्हास देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, सदर आर्थिक विवरणपत्रांसह लेखा धोरणे आणि लेख्यांवरील टिपण्या, आणि लेखापरीक्षण अहवालासोबतच्या जोडपत्रात उल्लेखलेल्या अन्य बाबींच्या अधीन राहून, भारतात सर्वसाधारणपणे स्विकारण्यात आलेल्या लेखा धोरणांना अनुसरून सत्य व रास्त माहिती देतात :-

अ) ताळेबंदाच्या संदर्भात - आयोगाच्या ३१ मार्च, २०२३ रोजीच्या स्थितीबाबत;

आणि

ब) उत्पन्न व खर्च लेख्याच्या संदर्भात - ३१ मार्च, २०२३ रोजी संपणाऱ्या वर्षाअखेर खर्चापेक्षा जास्त असलेल्या उत्पन्नासंबंधात.

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचे  
करिता व त्यांच्या वतीने,  
सही/-

( लता माल्लिकार्जुन )

प्रधान महालेखापाल

(लेखापरीक्षण)-२ महाराष्ट्र

दि. ३०/०५/२०२४

ठिकाण : नागपूर

## परिशिष्ट

### अंतर्गत लेखापरीक्षण आणि अंतर्गत नियंत्रण

अंतर्गत लेखापरीक्षण : आयोगाकडे अंतर्गत लेखापरीक्षण यंत्रणा नाही.

### अंतर्गत नियंत्रण :

आयोगाच्या अंतर्गत नियंत्रण यंत्रणेमध्ये खालील त्रुटी दिसून आल्या.

- १) वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे - महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (अंदाजपत्रक तयार करणे आणि सादर करणे) नियम, २००४ च्या कलम ३ नुसार, आयोग वार्षिक अंदाजपत्रक तयार करेल आणि पुढील वर्षासाठी अनुदानाची तरतूद करण्याकरिता मागील आर्थिक वर्षाच्या १ नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी शासनाकडून विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा वाढीव मुदतीत शासनाकडे सादर करेल. आयोगाने सन २०२२-२३ करिता वार्षिक अंदाजपत्रक तयार केले असले तरी ते शासनास सादर करण्यात आलेले नाही.
- २) आयोगाने सन २०२२-२३ दरम्यान स्थिर मत्तांची प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही.

उपमहालेखापाल / तांत्रिक कक्ष

नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या अभिप्रायांना उत्तरे

अनु. क्र.	प्रमुख अभिप्राय	उत्तरे
१)	अंतर्गत लेखापरीक्षण - आयोगाकडे अंतर्गत लेखापरीक्षण यंत्रणा नाही.	वस्तुस्थिती
२)	अंतर्गत नियंत्रण - आयोगाच्या अंतर्गत नियंत्रण यंत्रणेमध्ये खालील त्रुटी दिसून आल्या :	
i)	वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे :- महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (अंदाजपत्रक तयार करणे आणि सादर करणे) नियम, २००४ च्या कलम ३ नुसार, आयोग वार्षिक अंदाजपत्रक तयार करेल आणि पुढील अनुदानाची तरतूद करण्याकरिता मागील आर्थिक वर्षाच्या १ नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी किंवा शासनाकडून विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा वाढीव मुदतीत शासनाकडे सादर करेल. आयोगाने सन २०२२-२३ करिता अंदाजपत्रक तयार केले असले तरी ते शासनास सादर करण्यात आलेले नाही.	महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (अंदाजपत्रक तयार करणे आणि सादर करणे) नियम, २००४ च्या कलम ३ नुसार, आयोगाला पुढील वर्षासाठी अनुदानाची तरतूद करण्याकरिता शासनाकडे अंदाजपत्रक सादर करावे लागते. आयोग शासनाकडून कोणतेही अनुदान घेत नसल्याने शासनास अंदाजपत्रक सादर करण्याची तशी आवश्यकता नाही.
ii)	आयोगाने सन २०२२-२३ दरम्यान स्थिर मत्तांची पडताळणी केलेली नाही.	वस्तुस्थिती

# महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

दिनांक ३१ मार्च, २०२३ अखेरचा ताळेबंद

(रक्कम रुपयांत)

कॉर्पस/भांडवल निधी आणि दायित्वे	अनुसूची	३१ मार्च, २०२३ रोजी	३१ मार्च, २०२२ रोजी
१. कॉर्पस/भांडवल निधी	१	२,२७०,८०४,०३२	२,१९८,८८५,३५७
२. राखीव व शिल्लक निधी	२	-	-
३. राखून ठेवलेला / दान निधी	३	-	-
४. सुरक्षित कर्जे आणि कर्जाऊ घेतलेल्या रकमा	४	-	-
५. असुरक्षित कर्जे आणि कर्जाऊ घेतलेल्या रकमा	५	-	-
६. चालू दायित्वे व तरतुदी	६	१३०,५८८,४७४	९१,६४०,६९६
<b>एकूण</b>		<b>२,४०१,३९२,५०६</b>	<b>२,२९०,५२६,०५३</b>
<b>मत्ता</b>			
१. स्थिर मत्ता	७	२०,७३१,८९१	२०,७२९,३०२
२. गुंतवणुका - (राखून ठेवलेल्या सीईआरसीच्या/ दान निधीतून केलेल्या)	८	-	-
३. अन्य गुंतवणुका	९	२,०४५,५४०,०००	३१६,८८३,४८३
४. चालू मत्ता, कर्जे व अग्रिम	१०	३३५,१२०,६१५	१,९५२,९१३,२६८
५. संकीर्ण खर्च (निर्लेखित किंवा समायोजित न केलेल्या मर्यादेपर्यंत)		-	-
<b>एकूण</b>		<b>२,४०१,३९२,५०६</b>	<b>२,२९०,५२६,०५३</b>

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग करिता

ठिकाण : मुंबई,

दिनांक : ३०/०५/२०२४

सही/- सही/- सही/- सही/-  
सचिव सदस्य सदस्य अध्यक्ष

# महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाचा  
उत्पन्न व खर्च लेखा

(रक्कम रुपयांत)

उत्पन्न	अनुसूची	२०२२-२३	२०२१-२२
अनुदान/सबसिडी	११	-	-
शुल्क आणि आकार	१२	२४२,८८७,९५७	२०२,३८४,७५३
गुंतवणुकीवरील उत्पन्न (निधीत वर्ग केलेले राखून ठेवलेल्या/दान निधीतील गुंतवणुकीवरील उत्पन्न)	१३	-	-
स्वामीत्वधन/प्रकाशने इ. वरील उत्पन्न		-	-
मिळालेले व्याज	१४	१६८,८१३,२४९	१०९,६८६,५८४
अन्य उत्पन्न	१५	२८,५३२,८४३	४,१३४,६९३
अधिक: मागील वर्षातील समायोजन		११७,१२५	२५,४४३,८४२
उत्पन्नापेक्षा जादा झालेला खर्च (भांडवल निधी लेख्याला वर्ग केलेला)		-	-
<b>एकूण (अ)</b>		<b>४४०,३५१,१७४</b>	<b>३४१,६४९,८७३</b>
<b>खर्च</b>			
आस्थापनाविषयक खर्च	१६	१२३,४१९,३८७	९६,४८८,५५९
अन्य प्रशासकीय खर्च इ.	१७	२३९,९९६,१८६	१६५,१४७,०९२
मदत, सबसिडी इ. वरील खर्च		-	-
घसारा	७	४,८९१,४९१	४,०३७,८१६
पूर्व कालावधी समायोजन		-	-
चालू वर्षातील खर्चापेक्षा जादा उत्पन्न		७२,०४४,११०	७५,९७६,४०६
वजा: विशेष राखीव निधीला वर्ग		-	-
वजा: सर्वसाधारण राखीव निधीला/तून वर्ग		-	-
मविनिआ निधीला वर्ग केलेली शिल्लक रक्कम/तूट		७२,०४४,११०	७५,९७६,४०६
<b>एकूण (ब)</b>		<b>४४०,३५१,१७४</b>	<b>३४१,६४९,८७३</b>

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग करिता

ठिकाण : मुंबई,

दिनांक : ३०/०५/२०२४

सही/- सही/- सही/- सही/-  
सचिव सदस्य सदस्य अध्यक्ष

# महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

३१ मार्च २०२३ अखेरचा ताळेबंदाचा भाग असलेल्या अनुसूची

## अनुसूची - १ : कॉर्पस / भांडवल निधी

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२३ रोजी	३१ मार्च, २०२२ रोजी
वर्षाच्या सुरुवातीला असलेली शिल्लक	२,१९८,८८५,३५७	२,१२०,०९१,१०२
अधिक/(वजा): कॉर्पस/भांडवल निधीत वर्गण्या (वांद्रे शाखा)	-	-
अधिक/(वजा): उत्पन्न व खर्च लेख्यामधून वर्ग केलेले नक्त शिल्लक उत्पन्न/(खर्च)	७२,०४४,११०	७५,९७६,४०६
अधिक : स्थिर मत्तेपोटी समायोजन	(१२५,४३५)	२,८१७,८४९
<b>वर्ष अखेरची शिल्लक</b>	<b>२,२७०,८०४,०३२</b>	<b>२,१९८,८८५,३५७</b>

## अनुसूची - २ : राखीव निधी व शिल्लक निधी

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२३ रोजी	३१ मार्च, २०२२ रोजी
<b>१. राखीव भांडवल</b>		
मागील लेख्याप्रमाणे	-	-
अधिक : वर्षातील वाढ	-	-
वजा : वर्षभरातील घट	-	-
<b>२. विशेष राखीव निधी</b>		
मागील लेख्याप्रमाणे	-	-
अधिक : वर्षातील वाढ	-	-
वजा : वर्षभरातील घट	-	-
<b>३. सर्वसाधारण राखीव निधी</b>		
मागील लेख्याप्रमाणे	-	-
अधिक : वर्षातील वाढ	-	-
वजा : वर्षभरातील घट	-	-
<b>एकूण</b>	<b>-</b>	<b>-</b>



अनुसूची - ३ : राखून ठेवलेला / एंडॉमेंट निधी

(रक्कम रुपयांत)

तपशील	निधी - निहाय विभागणी				एकूण	
	निधी अ	निधी ब	निधी क	निधी ड	३१ मार्च, २०२३ रोजी	३१ मार्च, २०२२ रोजी
अ) सुरुवातीची निधीतील शिल्लक	-	-	-	-	-	-
ब) निधीत घातलेली भर						
(एक) देणग्या/अनुदान	-	-	-	-	-	-
(दोन) निधीच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न	-	-	-	-	-	-
(तीन) घातलेली अन्य भर (तपशील नमूद करावा)	-	-	-	-	-	-
<b>एकूण ( अ+ब )</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>
क) निधीच्या उद्देशांकरिता विनियोग/खर्च						
(एक) भांडवली खर्च						
- स्थिर मत्ता	-	-	-	-	-	-
- अन्य	-	-	-	-	-	-
<b>एकूण</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>-</b>
(दोन) महसुली खर्च	-	-	-	-	-	-
- वेतन, मजुरी व भत्ते इ.	-	-	-	-	-	-
- भाडे	-	-	-	-	-	-
- अन्य प्रशासकीय खर्च	-	-	-	-	-	-
<b>एकूण ( क )</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>
<b>वर्ष अखेरीस नक्त शिल्लक ( अ+ब+क )</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>	<b>निरंक</b>

टीप : १) अनुदानाच्या अटींवर आधारित संबंधित शीर्षाखाली प्रकटीकरण करण्यात येईल.

२) केंद्र/राज्य शासनाकडून प्राप्त झालेला निधी वेगळा निधी म्हणून दाखविण्यात यावा व तो अन्य निधीत समाविष्ट करण्यात येऊ नये.

अनुसूची - ४ : सुरक्षित कर्जे

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२३ रोजी	३१ मार्च, २०२२ रोजी
१. केंद्र शासन	-	-
२. महाराष्ट्र शासन	-	-
३. वित्तीय संस्था		
अ) मुदत कर्जे	-	-
ब) उपार्जित व देय झालेले व्याज	-	-
४. बँका		
अ) मुदत कर्जे	-	-
ब) उपार्जित व देय झालेले व्याज	-	-
क) अन्य कर्जे (तपशील नमूद करणे )	-	-
ड) उपार्जित व देय झालेले व्याज	-	-
५. अन्य संस्था व अभिकरणे	-	-
६. ऋणपत्रे व कर्जे	-	-
७. अन्य (तपशील नमूद करणे )	-	-
<b>एकूण</b>	<b>-</b>	<b>-</b>

टीप - एका वर्षात देय होणाऱ्या रकमा

अनुसूची - ५ : असुरक्षित कर्जे

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२३ रोजी	३१ मार्च, २०२२ रोजी
१. केंद्र शासन	-	-
२. महाराष्ट्र शासन	-	-
३. वित्तीय संस्था	-	-
४. बँका	-	-
(अ) मुदत कर्जे	-	-
(ब) अन्य कर्जे (तपशील नमूद करणे)	-	-
५. अन्य संस्था व अभिकरणे	-	-
६. ऋणपत्रे व रोखे	-	-
७. मुदत ठेवी	-	-
८. अन्य (तपशील नमूद करणे)	-	-
<b>एकूण</b>	-	-

टीप- एका वर्षांत देय होणाऱ्या रकमा

अनुसूची - ६ : चालू दायित्वे व तरतुदी

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२३ रोजी	३१ मार्च, २०२२ रोजी
<b>अ. चालू दायित्वे</b>		
१. स्वीकारलेले	-	-
२. संकीर्ण धनको		
(अ) मालासाठी	-	-
(ब) अन्य	२४,०००	६२,६५८
३. प्राप्त झालेले अग्रिम (आगाऊ प्राप्त झालेले शुल्क)	६००,०००	१,९१४,०००
४. उपार्जित झालेले परंतु देय नसलेले व्याज		
(अ) सुरक्षित कर्जे / कर्जाऊ घेतलेल्या रकमा	-	-
(ब) असुरक्षित कर्जे / कर्जाऊ घेतलेल्या रकमा	-	-
५. वैधानिक दायित्वे		
(अ) थकित झालेली	-	-
(ब) अन्य	४१,४०१	-
(एक) मविनिआ कर्मचाऱ्यांना देय भ.नि.नि.	-	-
(दोन) वेतनातून वसूल केलेल्या रकमा	३८,५३९	३२,२५८
(तीन) स्रोतातून वसूल केलेला देय कर	-	-
(चार) कर्मचाऱ्यांकडून वसूल केलेला जादा महागाई भत्ता	-	-
(पाच) व्यवसाय कर	-	-
(सहा) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी	-	-
(सात) आयजीएसटी / सीजीएसटी / एसजीएसटी	-	-
(आठ) टीडीएस - आयजीएसटी / सीजीएसटी / एसजीएसटी	-	-
६. एसबीआय मधील चालू खाते	-	-
अन्य चालू दायित्वे (ठेवी)	६६८,९१४	६५४,५४७
अन्य चालू दायित्वे	५,०३४,८६५	५,४८१,०८२
इसारा अनामत रक्कम	५६७,०००	७३०,५००
सुरक्षा अनामत	२,८६१,७४४	२,६८३,०७५
<b>एकूण ( अ )</b>	<b>९,८३६,४६३</b>	<b>११,५५८,१२०</b>
<b>ब. तरतुदी</b>		
१. करासाठी	-	४,११५,२६७
२. उपदान	३३,३१५,०६९	२९,३४२,१७६
३. वयोमानानुसार निवृत्ती/निवृत्तीवेतन	७४७,१२१	३८५,४९४
४. संचित रजा रोखीकरण	३४,४२५,४३८	२७,९२५,१८५
५. व्यापारी वॉरंटीज/दावे	-	-
६. वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती	-	-
७. अद्याप करावयाचे खर्च	५२,२६४,३८२	१८,३१४,४५४
<b>एकूण ( ब )</b>	<b>१२०,७५२,०१०</b>	<b>८०,०८२,५७६</b>
<b>एकूण ( अ+ब )</b>	<b>१३०,५८८,४७४</b>	<b>९१,६४०,६९६</b>

# अनुसूची - ७ : स्थिर मत्ता

(रक्कम रुपयांत)

तपशील	एकूण किंमत						घसारा				नक किंमत		
	वर्षाच्या सुरवातीचा खर्च / संपादनाचा खर्च	नाममात्र मूल्यासाठी समायोजन	एकूण	वर्षात झालेली वाढ	वर्षात केलेली झालेली घट	वर्षाअखेरीस खर्च	वर्षाच्या सुरवातीचा घसारा	पूर्वीच्या वर्षांकरिता अल्प कालावधीची तरतूद	वर्षाअखेरीचा एकूण घसारा	वर्षभरा दरम्यानचा वजावटी	वर्षाअखेरीस एकूण	चालू वर्षाच्या अखेरीस	मागील वर्षाच्या अखेरीस
<b>अ. स्थिर मत्ता</b>													
<b>१. अ) फर्निचर व फिक्स्चर्स</b>													
रु. ५००० पेक्षा कमी भर	७३,३२८	-	७३,३२८	-	-	७३,३२८	७३,३२८	-	-	-	७३,३२८	-	-
रु. ५००० पेक्षा जास्त भर	८,९२५,९२३	-	८,९२५,९२३	४०,९९२	-	८,९७६,९१५	७,०३३,९४५	-	२८९,२०७	-	७,३६४,५५९	९,६५८,४८४	९,८९९,९७९
<b>ब) अंतर्गत नूतनीकरण</b>													
रु. ५००० पेक्षा कमी भर	७३,५८६	-	७३,५८६	२,३००	-	७५,८८६	७०,७७९	-	-	-	७०,७७९	५,९४५	२,८४५
रु. ५००० पेक्षा जास्त भर	३,८७८,०३९	-	३,८७८,०३९	९६६,९६९	-	४,०४५,००८	९,३७५,०६०	-	९,०४८,९४६	-	२,४२३,२०६	९,६२९,८०२	२,५०२,९७९
<b>३. अ) संपादक/संगणक संबंधित सामग्री</b>													
रु. ५००० पेक्षा कमी भर	५९,५३८	-	५९,५३८	-	-	५९,५३८	५९,५३८	-	-	-	५९,५३८	-	-
रु. ५००० पेक्षा जास्त भर	९६,२४६,०६९	-	९६,२४६,०६९	३,८५८,३९०	-	२०,९०४,४५९	९,२,७३३,९४०	-	९,३०९,४७७	-	९४,०४३,५८७	६,०६०,८६४	३,५९,९९९
<b>ब) सॉफ्टवेअर्स</b>													
रु. ५००० पेक्षा कमी भर	९,९३२	-	९,९३२	-	-	९,९३२	९,९३२	-	-	-	९,९३२	-	-
रु. ५००० पेक्षा जास्त भर	५३,०९९,४०६	-	५३,०९९,४०६	६२,९००	-	५३,०८२,५०६	५२,९९३,८९३	-	८३,०७९	-	५२,९९६,८८४	८४,६२२	९,०५,५९३
<b>४. विद्युत मांडण्या</b>													
रु. ५००० पेक्षा जास्त भर	८७,२६६	-	८७,२६६	५५,९००	-	८७,२६६	८७,२६६	-	२८७,६९८	-	३,४९२,५८८	९,५४७,४४८	९,७००,०६७
<b>५. वाचनालयातील युस्तके</b>													
रु. ५००० पेक्षा कमी भर	५०८,६५९	-	५०८,६५९	-	-	५०८,६५९	५०४,२७३	-	-	-	५०४,२७३	४,३८६	४,३८६
रु. ५००० पेक्षा जास्त भर	९,४६३,२९९	-	९,४६३,२९९	५,५६२	-	९,४६८,७७३	९,४५२,३४४	-	९२,२०७	-	९,४६४,५५९	४,२२२	९,०८,६७७
<b>६. अन्य स्थिर मत्ता</b>													
<b>अ) वातानुकुलीत यंत्रे</b>													
<b>ब) दूरध्वनी उपकरणे</b>													
रु. ५००० पेक्षा कमी भर	२७,४५८	-	२७,४५८	-	-	२७,४५८	२७,४५८	-	-	-	२७,४५८	-	-
रु. ५००० पेक्षा जास्त भर	९,६००,३५३	-	९,६००,३५३	६८०,८९७	-	२,२८९,२५०	९,३४९,८६६	-	९२९,४३२	-	९,४७९,२९८	८०९,९५२	२,५०,४८७
<b>क) दूरध्वनी आणि इ. वी. पी. एक्स. यंत्रणा</b>													
चालू वर्षाची एकूण	९९८,५३५,२९२	-	९९८,५३५,२९२	४,८९४,०८०	-	९९८,५३५,२९२	९७,८०५,९९०	-	४,८९९,४९९	-	९,०२,६९७,४०९	२०,७२९,८९९	२०,७२९,८९९
<b>ब. चालू कामात गुंतलेले भांडवल</b>													
एकूण	९९८,५३५,२९२	-	९९८,५३५,२९२	४,८९४,०८०	-	९९८,५३५,२९२	९७,८०५,९९०	-	४,८९९,४९९	-	९,०२,६९७,४०९	२०,७२९,८९९	२०,७२९,८९९

अनुसूची - ८ : राखून ठेवलेल्या/दान निधीतून केलेली गुंतवणूक

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२३ रोजी	३१ मार्च, २०२२ रोजी
१. शासकीय रोख्यांमध्ये	-	-
२. अन्य मान्यताप्राप्त रोख्यांमध्ये	-	-
३. सम-भाग	-	-
४. ऋणपत्रे व रोखे	-	-
५. उप-कंपन्या व संयुक्त प्रकल्प	-	-
६. अन्य (तपशील द्यावा)	-	-
<b>एकूण</b>	<b>-</b>	<b>-</b>

अनुसूची - ९ : अन्य गुंतवणूका

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२३ रोजी	३१ मार्च, २०२२ रोजी
१. शासकीय रोख्यांमध्ये	२,०४५,५४०,०००	३१६,८८३,४८३
२. अन्य मान्यताप्राप्त रोख्यांमध्ये	-	-
३. सम-भाग	-	-
४. ऋणपत्रे व रोखे	-	-
५. उप-कंपन्या व संयुक्त प्रकल्प	-	-
६. अन्य (तपशील द्यावा)	-	-
<b>एकूण</b>	<b>२,०४५,५४०,०००</b>	<b>३१६,८८३,४८३</b>

अनुसूची - १० : चालू मत्ता, कर्जे, अग्रिम इ.

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२३ रोजी	३१ मार्च, २०२२ रोजी
<b>अ. चालू मत्ता</b>		
१. संकीर्ण ऋणको		
(अ) सहा महिन्यांहून अधिक काल थकित असलेली कर्जे	-	-
(ब) अन्य	-	-
२. रोख शिल्लक (चेक्स/डिमांड ड्राफ्ट्स व इम्प्रेस्टसह)	९८,१५३	५७,६७२
३. बँक शिल्लक		
(अ) अनुसूचित बँकांमधील		
- चालू खात्यामधील (एसबीआय)	१२,४०३	१२,९४०
- ठेव खात्यामधील	११८,९८६,५१४	१,७६५,५५८,०८७
- बचत खात्यामधील (एसबीआय शुल्क व परिव्यय वसुली)	१७,६८०,५४१	३०,५३९,२८६
(ब) अनुसूचित नसलेल्या बँकांमधील		
- चालू खात्यामधील	-	-
- ठेव खात्यामधील	-	-
- बचत खात्यामधील	-	-
४. पोस्ट ऑफिसमधील बचत खाती	-	-
५. स्रोतातून वसूल केलेला कर	१५,७८४,५३१	२२,७२१,८२३
<b>एकूण (अ)</b>	<b>१५२,५६२,१४२</b>	<b>१,८१८,८८९,८०८</b>

अनुसूची - १० : चालू मत्ता, कर्जे, अग्रिम इ. ( पुढे चालू )

(रक्कम रुपयांत)

तपशील	३१ मार्च, २०२३ रोजी	३१ मार्च, २०२२ रोजी
<b>ब) कर्जे, अग्रिम आणि अन्य मत्ता</b>		
१. कर्जे		
(अ) कर्मचारी	१२,८९४,८९१	१५,५५०,२७१
(ब) कंपनीसारखी कार्ये/उद्दिष्टे असणाऱ्या अन्य कंपन्या	-	-
(क) अन्य	-	१,३५०
२. रोखीने किंवा वस्तुरूपाने वसूल करावयाचे अग्रिम आणि अन्य रकमा		
(अ) भांडवल खात्याशी संबंधित	-	-
(ब) आगाऊ अदा केलेले	-	-
(क) अन्य	१५,९५०,६७९	२१,८५४,२२७
(ड) वेतनातून वसूली	-	-
३. उपार्जित झालेले उत्पन्न		
(अ) राखून ठेवलेल्या/दान निधीतून केलेल्या गुंतवणूकींवरील	-	-
(ब) अन्य गुंतवणूकींवरील	७५,३०९,९१८	८०,५४९,५२९
(क) कर्जे आणि अग्रिमांवरील	१२,१८७,२८८	११,६८८,०८३
(ड) येणे असलेले वार्षिक परवाना शुल्क	-	-
(इ) अन्य	-	४,३८०,०००
४. दाव्यांच्या येणे असलेल्या रकमा	-	-
५. अन्य चालू मत्ता	६६,२१५,६९७	-
<b>एकूण ( ब )</b>	<b>१८२,५५८,४७३</b>	<b>१३४,०२३,४६०</b>
<b>एकूण ( अ+ब )</b>	<b>३३५,१२०,६१५</b>	<b>१,९५२,९१३,२६८</b>

अनुसूची - ११ : अनुदान / सबसिडी ( रद्द न करता येण्याजोगे प्राप्त अनुदान/सबसिडी )

(रक्कम रुपयांत)

तपशील	२०२२-२३	२०२१-२२
१. केंद्र शासन	-	-
२. राज्य शासन	-	-
३. शासकीय अभिकर्ते	-	-
४. संस्था/कल्याणकारी संस्था	-	-
५. आंतरराष्ट्रीय संस्था	-	-
<b>एकूण</b>	<b>-</b>	<b>-</b>

अनुसूची - १२ : शुल्क व आकार

(रक्कम रुपयांत)

तपशील	२०२२-२३	२०२१-२२
१. सुरुवातीच्या परवान्याचे शुल्क	-	-
२. वार्षिक परवान्याचे शुल्क	१८४,५७६,१०२	१८८,४०१,१०२
३. वीज व्यापारी परवान्याचे शुल्क	-	-
४. तपासणी शुल्क	-	-
५. दस्तावेजचे शुल्क	९,१६१	५,४१५
६. वार्षिक कामगिरीच्या आढाव्याचे शुल्क	-	-
७. माहितीचा अधिकार कायद्याखाली शुल्क	१,९०५	४५०
८. वार्षिक परवाना शुल्क विलंबाने भरण्यासाठीचा दंड	११,९३८	२२,७८७
९. अर्ज दाखल करण्याचे शुल्क	५८,२८८,८५२,	१३,९५५,०००
१०. वीज दर निश्चितीकरणासाठी शुल्क	-	-
<b>एकूण</b>	<b>२४२,८८७,९५७</b>	<b>२०२,३८४,७५३</b>

टीप-महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (शुल्क व आकार) विनियमामध्ये विहित केलेल्या दराने आयोगाकडे दाखल केलेल्या प्रत्येक अर्जासाठी शुल्क व आकार भरावे लागतील.

## अनुसूची - १३ : गुंतवणुकांपासूनचे उत्पन्न

(निधीमध्ये वर्ग केलेल्या राखून ठेवलेल्या/दान निधीतून केलेल्या गुंतवणुकांवरील उत्पन्न)

(रक्कम रुपयांत)

तपशील	राखून ठेवलेल्या निधीतून केलेली गुंतवणूक		अन्य-गुंतवणूक	
	२०२२-२३	२०२१-२२	२०२२-२३	२०२१-२२
१) व्याज				
(अ) शासकीय रोख्यांवरील	-	-	-	-
(ब) अन्य रोखे / ऋणपत्रे	-	-	-	-
२) लाभांश				
(अ) सम-भागांवरील	-	-	-	-
(ब) म्युच्युअल फंड रोख्यांवरील	-	-	-	-
३) भाडे	-	-	-	-
४) अन्य ( तपशील द्यावा)	-	-	-	-
एकूण	निरंक	निरंक	निरंक	निरंक
राखून ठेवलेल्या/दान-निधीत वर्ग	निरंक	निरंक	निरंक	निरंक

## अनुसूची - १४ : मिळविलेले व्याज

(रक्कम रुपयांत)

मिळविलेले व्याज	२०२२-२३	२०२१-२२
१. मुदत ठेवींवरील		
(अ) शेड्युल्ड बँकांमधील	२९,४९१,३६१	१०१,६७७,१७१
(ब) शेड्युल्ड नसलेल्या बँकांमधील	-	-
(क) दस्तावेजांवर	१३८,०२९,६८८	५,४१७,४५०
(ड) अन्य	-	-
२. बचत खात्यांवरील		
(अ) शेड्युल्ड बँकांमधील	१,२९२,२०१	२,५९१,९६३
(ब) शेड्युल्ड नसलेल्या बँकांमधील	-	-
(क) पोस्ट ऑफिस बचत खाते	-	-
(ड) अन्य	-	-
३. कर्जांवरील		
(अ) कर्मचारी/अधिकारी	-	-
(ब) अन्य	-	-
४. ऋणको आणि अन्य येणे रकमांवरील व्याज	-	-
एकूण	१६८,८१३,२४९	१०९,६८६,५८४

अनुसूची - १५ : अन्य उत्पन्न

(रक्कम रुपयांत)

अन्य उत्पन्न	२०२२-२३	२०२१-२२
१. मत्तांची विल्हेवाट लावून (अ) मालकीच्या मत्ता (ब) अनुदानातून घेतलेल्या किंवा विना-शुल्क मिळालेल्या मत्ता	- -	- -
२. जुन्या वर्तमानपत्रांची विक्री	३७५	-
३. स्थिर मत्तेची विक्री	-	-
४. कार्यालयाच्या वाहनांचा वैयक्तिक वापर	-	-
५. संकीर्ण उत्पन्न	२५,५६८,२८९	२,३००,३०५
६. तरतूद केलेली ज्यादा रक्कम परत जमा (रिटर्न बँक)	-	-
७. गृह भाडे भत्त्यावरील व्याज	१,६००,४२९	१,८३४,३८८
८. सरकारी रोख्यांच्या विक्रीवरील नफा	१,३६३,७५०	-
<b>एकूण</b>	<b>२८,५३२,८४३</b>	<b>४,१३४,६९३</b>

अनुसूची - १६ : आस्थापनाविषयक खर्च

(रक्कम रुपयांत)

आस्थापनाविषयक खर्च	२०२२-२३	२०२१-२२
१. अध्यक्ष व सदस्यांचे वेतन व भत्ते	१३,४६६,६९६	११,०७५,३६९
२. अधिकारी व आस्थापनाचे वेतन व भत्ते	८५,१५४,४१९	७४,५५४,८१८
३. बेस्टला वेतनाची प्रतिपूर्ती	-	-
४. निवासी भाडे	३८,४००	१,८५८
५. भत्ता	-	१८०,०००
६. अतिकालीन भत्ता	१४४,४८२	१४६,९२६
७. वैद्यकीय आणि आरोग्य सेवा सुविधा	४,७१७,१८३	२,७४३,६३३
८. शिकवणी शुल्क	-	-
९. रजा प्रवास सवलत	-	-
१०. कर्मचारी कल्याण खर्च अ) आहारगृह खर्च ब) करमणूक खर्च	- ६१०,६१४ -	- ४८३,७२७ -
११. कर्मचाऱ्यांच्या निवृत्ति व निवृत्तिविषयक लाभांवरील खर्च	-	-
१२. निवृत्ती वेतन, उप-दान आणि रजा वेतन वर्गणी	३,९७२,८९३	(२४९,६८०)
१३. भविष्य निर्वाह निधीतील आयोगाचा हिस्सा	७,३९८,८१६	६,२८९,७१७
१४. इडीएलआय मधील आयोगाचा हिस्सा	३२,०२५	३०,६७५
१५. खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी प्रोत्साहने	७,८४०,६०१	१,२२९,७७४
१६. अन्य कोणताही खर्च	४३,२५८	१,७४२
<b>एकूण</b>	<b>१२३,४१९,३८७</b>	<b>९६,४८८,५५९</b>

अनुसूची - १७ : अन्य प्रशासकीय खर्च

(रक्कम रुपयांत)

अ. क्र.	अन्य प्रशासकीय खर्च	२०२२-२३	२०२१-२२
१.	खरेदी	-	-
२.	सल्लागारांवरील खर्च	७३,९७०,०७८	२४,९२४,९४७
३.	विद्युत आकार	५८३,३२२	६८०,७१२
४.	पाणी आकार	-	१५,६१६
५.	विमा	६,६०९	-
६.	भाडे, दर व कर	८०,३४१,५१३	८२,२६२,७६७
७.	वाहन चालविणे, दुरुस्ती व विमा	३,२७५,५९६	३,२९९,७९४
८.	पोस्टेज, दूरध्वनी व संचार	९९९,९३७	९०६,६७४
९.	प्रवास वाहन खर्च		
	(अ) देशांतर्गत दौरे	१,३३६,१२०	५६३,४३६
	(ब) परदेशी दौरे	९५६,६९३	-
	(क) स्थानिक वाहन	३४,२८८	२७,११७
१०.	सेमिनार/कार्यशाळा व प्रशिक्षणावरील खर्च	५१०,५४८	७,३७९
११.	सदस्यत्व व वर्गणीवरील खर्च	५०६,५६९	१,०३३,०८०
१२.	(विधी) शुल्कावरील खर्च	६०,२७२,८७५	३८,४७७,४९२
१३.	बैठकांवरील खर्च	५०३,२९८	२९८,३५७
१४.	वर्तमानपत्रे व नियतकालिके	१४,११९	२१,०३१
१५.	अंतर्गत देखभालीवरील खर्च	४,२४१,९२५	४,५१०,०४७
१६.	जाहिरात आणि प्रसिध्दी	२,७७०,२९६	१,२३१,३२३
१७.	मुद्रण, छपाई व झेरॉक्सवरील खर्च	१,८०६,७४५	१,९३७,७२३
१८.	भाड्यावरील वाहनांचा खर्च	२,०४९,३९७	२,३००,३३९
१९.	जाहिर सुनावण्यांवरील खर्च	२,१३२,५४१	-
२०.	संकीर्ण खर्च	२,१६९,८१२	१,८४७,६८४
२१.	दुरुस्ती व देखभाल		
	(अ) इमारत	-	-
	(ब) यंत्रसामग्री	३३४,३८०	२६८,४१९
	(क) फर्निचर व फिक्स्चरवरील खर्च	-	-
	(ड) दुरुस्ती - अन्य	२९९,७७४	४७८,२०९
२२.	लेखापरीक्षण शुल्क (अंतर्गत लेखापरीक्षण)	-	-
२३.	विद्यावेतनधारी नियामक विश्लेषकांवरील खर्च	-	-
२४.	ग्राहक आधार कक्ष	-	-
२५.	मत्तांच्या विक्रीत झालेले नुकसान	-	-
२६.	लेखापरीक्षण शुल्क (नियंत्रक व महालेखापाल)	८७,७८१	५४,९४६
२७.	वाहन भाडे शुल्क	४०८,४२०	-
२८.	आयकरावरील व्याज	३८३,५५०	-
	<b>एकूण</b>	<b>२३९,९९६,१८६</b>	<b>१६५,१४७,०९२</b>



# महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता आय-व्यय लेखा

(रक्कम रुपयांत)

आय	चालू वर्ष २०२२-२३	मागील वर्ष २०२१-२२
१) सुरुवातीची शिल्लक	२,११३,०५१,४६८	२,०४२,७५९,५७३
(अ) रोख शिल्लक	५७,६७३	२४,४०८
(ब) बँकेतील शिल्लक (एसबीआय )		
(१) चालू खात्यात	१२,९४०	१७,०७६
(२) ठेव खात्यात	२,०८२,४४१,५७०	२,०१७,९२९,४६०
(३) बचत खात्यात	३०,५३९,२८६	२४,७८८,६२९
२) प्राप्त अनुदान	-	-
(अ) महाराष्ट्र शासनाचे अनुदान	-	-
(ब) अन्य स्रोतांकडून (तपशील)		
भांडवली खर्चासाठी अनुदान	-	-
महसुली खर्चासाठी अनुदान	-	-
३) खालील गुंतवणुकींपासून मिळालेले उत्पन्न		
(अ) राखून ठेवलेले /एंडोमेंटचे निधी	-	-
(ब) स्व-निधी (अन्य गुंतवणुका)	-	-
४) आयोगाकडील जमा रकमा		
(अ) आयोगाने आकारलेले शुल्क	२४१,४८५,८२१	२०१,२९८,७५३
(१) सुरुवातीच्या परवान्यासाठी शुल्क	-	-
(२) वार्षिक परवाना शुल्क	१८२,८६२,१०२	१८७,३१५,१०२
(३) व्यापारी परवान्यासाठी शुल्क	-	-
(४) माहितीच्या अधिकारासाठी शुल्क	१,९०५	४५०
(५) दस्तवेजांसाठी शुल्क	९,१६१	५,४१४
(६) वार्षिक कामगिरीच्या आढाव्यासाठी शुल्क	-	-
(७) तपासणीसाठी शुल्क	-	-
(८) अर्ज दाखल करण्यासाठी शुल्क	५८,५८८,८५२	१३,९५५,०००
(९) नोकरीसाठीच्या अर्जांचे शुल्क	११,८६४	-
(१०) वार्षिक वीज दराच्या आढाव्यासाठी शुल्क	-	-
(११) वीज दराच्या निश्चितीकरणासाठी शुल्क	-	-
(१२) वार्षिक परवाना शुल्क विलंबाने भरण्यासाठीचा दंड	११,९३८	२२,७८७
(ब) प्राप्त व्याज	१०९,८५३,०२८	१०८,७०४,३५८
(१) बँकेतील ठेवींवर	१०८,९७१,६७०	१०८,७०४,३५८
(२) कर्मचारी इ.ना दिलेल्या कर्ज व अग्रिमांवरील व्याज	-	-
(३) आयकर परताव्यावरील व्याज	८८१,३५८	-
(क) अन्य उत्पन्न	३२,४१८,५५६	२,६१३,५७१
(१) संकीर्ण जमा रकमा	८,४६९,७२९	२,६१३,५७१
(२) सरकारी रोख्यांवरील सूट	२३,९४८,८२७	-
<b>शिल्लक पुढील पानावर</b>	<b>२,४९६,८०८,८७३</b>	<b>२,३५५,३७६,२५५</b>

व्यय	चालू वर्ष २०२२-२३	मागील वर्ष २०२१-२२
१) खर्च		
(अ) आस्थापना खर्च	११५,११०,३१२	९४,४७०,५१३
(१) आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व सचिव यांचे वेतन व भत्ते	१६,४२९,४५८	९,८४५,५४८
(२) अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते	७८,०१४,१००	७३,७७९,१२३
(३) बोनस व मानधन	-	-
(४) अतिकालिक भत्ता	११४,१८०	१३१,६०६
(५) वैद्यकीय व आरोग्य सेवा सुविधा	४,३७८,०३७	२,९५४,७५४
(६) अन्य कोणतीही बाब सदस्यांचे निवास भाडे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रतिपूर्ती रजा प्रवास सवलत प्रोत्साहने अन्य भत्ते (दूरध्वनी आणि नियतकालिके)	-	-
(७) भ.नि. निधीची वर्गणी	७,४४१,१३२	६,१३३,३४६
(८) अन्य कोणत्याही निधीला वर्गणी	५८५,६६७	३०,६७५
(९) कर्मचारी कल्याण निधी	५८८,९५२	३९०,२५३
(१०) कर्मचाऱ्यांना निवृत्तीविषयक मिळणाऱ्या लाभांवरील खर्च	-	-
(११) विद्यावेतनधारी नियामक विश्लेषकांवरील खर्च	-	-
(ब) अन्य प्रशासकीय खर्च	२०२,२६५,५६६	१६८,२९९,७९९
(१) खरेदी	-	-
(२) वाहणावळ खर्च	-	-
(३) विद्युत आणि वीज	६११,३९३	६८०,७१२
(४) पाणी आकार	५,५९६	१५,६१६
(५) विमा	३,२३०,६७०	-
(६) दुरुस्ती,देखभाल व नूतनीकरण	६५१,३०४	७२८,६८४
(७) भाडे, दर व कर	४,९४२,८३०	८४,४७१,६२५
(८) वाहने चालविण्यावरील व देखभालीचा खर्च	७४,२१८,२०६	५,५१८,१४३
(९) टपाल, दूरध्वनी आणि दूरसंचार	१,००१,०५९	९०९,८१५
(१०) छपाई व लेखनसामग्री	१,७८५,१४६	१,८२२,२०६
(११) प्रवास व वाहन खर्च परदेश प्रवास देशांतर्गत प्रवास वाहन खर्च	-	-
(१२) चर्चासत्रे/कार्यशाळांवरील खर्च	५६७,३८४	७,३७९
(१३) प्रशिक्षण सत्रांवरील खर्च	-	-
(१४) वर्गण्यांवरील खर्च	४४७,५६९	१,०३३,०८०
(१५) शुल्कांवरील खर्च	-	-
(१६) लेखापरीक्षकांचा मोबदला	८७,७८१	५४,९४६
(१७) आदरातिथ्यावरील खर्च	-	४,६५८,२१०
<b>शिल्लक पुढील पानावर</b>	<b>३१७,३७५,८७८</b>	<b>२६२,७७०,३१२</b>

आय	चालू वर्ष २०२२-२३	मागील वर्ष २०२१-२२
मागील पानावरून	२,४९६,८०८,८७३	२,३५५,३७६,२५५
(ड) गुंतवणुका	९३,४१५,९३७	८,४३०,२००
(१) रोखीकृत केलेल्या गुंतवणुकींचे दर्शनी मूल्य	१,३६३,७५०	-
(२) गुंतवणुकींवरील व्याज	९२,०५२,१८७	८,४३०,२००
५) कर्मचाऱ्यांकडून अग्रिमांची		
वसुली	-	३,२६१,४१३
(१) गृहबांधणी अग्रिम	-	२,१०३,०३६
(२) मोटर कार/वैयक्तिक संगणक अग्रिम/ स्कुटर/मोटर सायकल अग्रिम	-	-
(३) अन्य अग्रिम	-	-
कर्ज हप्ता	-	-
खर्चासाठी अग्रिम	-	१,०३९,६२७
वेतनापोटी अग्रिम	-	-
(४) उत्सवासाठी अग्रिम	-	११८,७५०
६) आकस्मिक अग्रिमांची वसुली	६,२०२,२९४	-
(१) सार्वजनिक बांधकाम विभागाला अग्रिम	-	-
(२) पुरवठादारांना अग्रिम	-	-
(३) अन्य अग्रिम	६,२०२,२९४	-
७) अन्य ठेवी	२,८७६,५००	५,२३४,६२४
(१) सुरक्षा अनामत	५१७,५००	३१५,२८५
(२) इसारा अनामत रक्कम	१५०,०००	१५२,०००
(३) अन्य कोणत्याही ठेवी	-	-
दूरध्वनी ठेवी	-	-
अन्य ठेवी	२,२०९,०००	४,७६७,३३९
लघु मुदतीच्या ठेवी	-	-
८) प्रदाने जमा रकमा	४८,६८६,८७०	७७,१३३,३९०
(अ) प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांकडून वसुली	-	-
(ब) परवाना शुल्क	-	-
(क) प्राप्ति-कर परतावा	७१७,१२३	३९,५५१,२५७
(ड) अधिभार	-	-
(इ) जीएसटी	१०,८३८,७२६	७,३९३,०६१
(फ) केंद्र सरकारी आरोग्य योजना	-	-
(ग) प्राप्ति-कर (टीडीएस)	२८,१८७,१७०	२३,३३५,१७९
(ह) अन्य कोणतेही	-	-
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी	६१७,४६२	१९५,०००
गट विमा योजना	-	१६,८००
व्यावसायिक कर	१०७,४००	१०४,४००
मविनिआ कर्मचारी पीएफ	-	-
मधील हिस्सा	-	६,०७४,५९५
निवासी भाडे	-	-
घरभाडे भत्ता	-	३५,५३८
सीएम रिलिफ फंड	-	२५१,४७२
गृहनिर्माण परवाना शुल्क	-	६८,२२९
अन्य वसुली	८,२१८,९८९	१०७,८५९

शिल्लक पुढील पानावर २,६४७,९९०,४७४ २,४४९,४३५,८८२

व्यय	चालू वर्ष २०२२-२३	मागील वर्ष २०२१-२२
मागील पानावरून	३१७,३७५,८७८	२६२,७७०,३१२
(१८) व्यावसायिकांचे आकार	९४,७७०,९५३	६५,१५३,७३९
(१९) वर्तमानपत्रे/नियतकालिके	२९,९४५	५,२०५
(२०) निर्लेखित केलेली बुडीत रक्कम	-	-
(२१) जाहिरात व प्रसिध्दी	२,७५०,८५५	१,१०९,०३९
(२२) अन्य	-	-
बँक आकार	-	१८,४३८
कार्यालयीन खर्च	-	४४१,०४७
उपकरणांचे भाडे	१,८२३,९६४	-
वापरून संपणारी कार्यालयीन सामग्री	-	-
जाहीर सुनावण्यांवरील खर्च	१,४०७,७२४	-
बैठकांवरील खर्च	४९०,७६२	२९६,२२६
रोख्यांवरील सवलत	९३७,४४८	-
संकीर्ण खर्च	१०,१२१,०५७	८५८,५४६
(२३) ताळमेळ समायोजन लेखा	-	-
२) शुल्काचा परतावा	-	-
३) केलेल्या गुंतवणुका व ठेवी	२,०६८,७४३,३२६	५,२१२,४५६
(अ) गुंतवणुका	२,०४५,५४०,०००	५,२१२,४५६
(१) राखून ठेवलेल्या/एंडोमेंट निधीतून केलेल्या गुंतवणुका	-	-
(२) स्व-निधीतून केलेल्या गुंतवणुका	-	-
(३) सरकारी रोख्यांवर उपाजित झालेले व्याज	२२,८७९,३७५	-
(ब) ठेवी	-	-
(१) सुरक्षा अनामत	१२३,९५१	-
(२) इसारा अनामत रक्कम	२००,०००	-
(३) लघु मुदतीच्या ठेवी	-	-
(क) पुरवठादारांना अग्रिम	-	-
४) कर्मचाऱ्यांना अग्रिम	२,२२३,८१५	१,८२४,५००
(१) गृह निर्माण अग्रिम	-	-
(२) मोटर कार/वैयक्तिक संगणक अग्रिम/ स्कुटर/मोटर सायकल अग्रिम	-	-
(३) उत्सव अग्रिम	६२,५००	६२,५००
(४) अन्य अग्रिम	-	-
कर्ज हप्ता	-	-
खर्चासाठी अग्रिम	२,१६१,३१५	१,७६२,०००
स्थिर मत्तांपोटी अग्रिम	-	-
५) आकस्मिक अग्रिमांची वसुली	५,८७२,९०७	-
(१) सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेला अग्रिम	-	-
(२) पुरवठादारांना दिलेले अग्रिम	५,८७२,९०७	-
(३) अन्य अग्रिम	-	-
शुल्काचा परतावा	-	-
६) अन्य प्रदाने	११०,८८७,८२२	६४,२७६,०४१
(अ) जीपीएफ/सीपीएफ	-	-
(ब) जीएसटी	१०,९३६,०५०	७,३९३,०६१
(क) प्राप्ति-कर (टीडीएस)	२९,५४६,६४३	४९,९३२,७८२
(ड) केंद्र सरकारी आरोग्य योजना	६१,९१६,५५५	-
(इ) पोस्टल विमा योजना	-	-

शिल्लक पुढील पानावर २,५०५,१०३,७४८ ३३४,०८३,३०९

आय	चालू वर्ष २०२२-२३	मागील वर्ष २०२१-२२
मागील पानावरून	२,६४७,९९०,४७४	२,४४९,४३५,८८२
९) खर्चाची प्रतिपूर्ती आणि परतावा	२४५,०८९	४९२,९५४
(१) व्यावसायिक खर्च	-	-
(२) कार्यालयीन खर्च	-	-
(३) दौरे व प्रवास	-	-
(४) भाडे, दर व कर	-	-
(५) अन्य खर्च	२४५,०८९	३३,१८५
(६) पगार आणि वेतन	-	४५९,७६९
१०) स्थिर मत्तांची वसुली	-	७,८००
(अ) जमीन	-	-
(ब) इमारत	-	-
(क) फर्निचर	-	-
(ड) यंत्रसामग्री आणि उपकरणे	-	-
(इ) मोटर वाहन	-	-
(फ) पुस्तके आणि नियतकालिके	-	-
(ग) चालू भांडवली कामे	-	-
(ह) अन्य कोणतीही बाब	-	-
कार्यालयीन उपकरणे	-	-
अंतर्गत नूतनीकरण	-	-
संगणक	-	७,८००
दूरध्वनी उपकरणे	-	-
इपीबीएक्स यंत्रणा	-	-
विद्युत संच मांडणी	-	-
एकूण (रुपये)	२,६४८,२३५,५६३	२,४४९,९३६,६३६

व्यय	चालू वर्ष २०२२-२३	मागील वर्ष २०२१-२२
मागील पानावरून	२,५०५,१०३,७४८	३३४,०८३,३०९
(फ) गट विमा योजना	-	-
(ग) अन्य कोणतीही वसुली	-	-
सर्वसाधारण निर्वाह निधी	-	४१९,६२४
अन्य वसुली	८,३६५,५७४	११७,११६
व्यावसायिक कर	१२३,०००	१०४,४००
मविनिआ कर्मचारी	-	-
भनिनि वर्गणी	-	५,९३७,९७९
सीएम रिलिफ फंड	-	२५१,४७२
घरभाडे भत्ता	-	३५,५३८
अदत्त दायित्वे	-	-
गट विमा योजना	-	१५,८४०
गृहनिर्माण परवाना शुल्क	-	६८,२२९
अन्य	-	-
७) अन्य अनामती	७७२,३३०	१,०४४,७२२
(अ) सुरक्षा अनामत	-	६४४,७२२
(ब) इसारा अनामत रक्कम	-	४००,०००
(क) अन्य कोणतीही अनामत	-	-
टेलीफोन अनामत	-	-
अन्य अनामत	७७२,३३०	-
लघु मुदतीची अनामत	-	-
८) वर्गणी	६८७,८६५	५४६,७३२
(अ) निवृत्तीवेतन व उपदान निधी	-	५४६,७३२
(ब) राजा वेतन व निवृत्तीवेतन वर्गणी	६८७,८६५	-
(क) अन्य वर्गण्या	-	-
विद्युत लोकपालांना अनुदान	-	-
९) स्थिर मत्तांवरील खर्च	४,८९४,०१०	१,२१०,४०५
(अ) जमीन	-	-
(ब) इमारत	-	-
(क) फर्निचर व फिक्स्चर्स	४७,९१२	३६७,७३५
(ड) यंत्रसामग्री आणि उपकरणे	-	-
(इ) मोटर वाहने	-	-
(फ) पुस्तके व नियतकालिके	-	८,८४६
(ग) चालू भांडवली कामे	-	-
(ह) अन्य कोणतीही बाब	-	-
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उपकरणे	-	-
कार्यालयीन साधनसामग्री	१६९,२६९	२५,४२९
अंतर्गत नूतनीकरण	-	-
संगणक आणि सॉफ्टवेअर	३,९२०,४९०	५८२,९००
दूरध्वनी उपकरणे	६८०,८९७	१२७,४४०
इपीबीएक्स यंत्रणा	१४,८५०	-
विद्युत संच मांडणी	५५,१००	९८,०५५
ग्रंथालय पुस्तके	५,४९२	-
१०) अखेरची शिल्लक	१३६,७७७,६११	२,११३,०५१,४६८
(अ) रोख शिल्लक	९८,१५३	५७,६७३
(ब) बँक बॅलन्स (एसबीआय)	-	-
(१) चालू खात्यात	१२,४०३	१२,९४०
(२) ठेव खात्यात	११८,९८६,५१४	२,०८२,४४१,५७०
(३) बचत खात्यात	१७,६८०,५४१	३०,५३९,२८६
एकूण (रुपये)	२,६४८,२३५,५६३	२,४४९,९३६,६३६

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग करिता

सही/-      सही/-      सही/-      सही/-  
सचिव      सदस्य      सदस्य      अध्यक्ष

ठिकाण : मुंबई,

दिनांक : ३०/०५/२०२४

वार्षिक लेखा अहवाल २०२२-२०२३

## दि. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षातील लेखाविषयक टिपण्या आणि महत्त्वाची लेखाविषयक धोरणे लेखाविषयक टिपण्या

१. विद्युत नियामक आयोग अधिनियम, १९९८ च्या कलम १७ अंतर्गत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची (आयोग) ५ ऑगस्ट, १९९९ रोजी स्थापना झाली आणि आयोगाने १२ ऑगस्ट, १९९९ पासून कामकाजास सुरुवात केली.

२. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून आयोगाच्या “मविनिआ (लेखे ठेवणे) नियम, २०११” ला डिसेंबर, २०११ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, या नियमांत विहित करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ताळेबंद आणि उत्पन्न व खर्च लेखा तयार करण्यात आले आहेत.

या नियमांचे लेखा धोरणावर झालेले महत्त्वाचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:-

- या नियमांमध्ये व्यापारी (मर्कन्टाइल) पध्दतीने लेखे ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. आयोगाने आर्थिक वर्ष २००५-०६ पर्यंत रोख पध्दतीने लेखे ठेवण्याच्या पध्दतीचा अवलंब केला होता.
  - शासनाकडून स्थिर मत्तांसाठी मिळालेल्या अनुदानाच्या रकमा, अशा मत्तांची पुस्तकी किंमत काढण्यासाठी, संबंधित मत्तांच्या एकूण किंमतीमधून वजावट म्हणून दाखवावयाच्या असतात आणि विशिष्ट मत्तेकरिता आलेल्या अशा रकमा जेव्हा त्या मत्तेच्या पूर्ण किंवा जवळजवळ पूर्ण खर्चाइतक्या असतात तेव्हा अशा मत्ता ताळेबंदामध्ये नाममात्र किंमतीस दाखवावयाच्या असतात.
  - स्थिर मत्ता या वस्तुरुपात (कॉर्पस निधीसाठी आलेल्या मत्ता वगळून) असल्यास, अशा मत्तांचे नमूद केलेल्या किंमतीस भांडवलीकरण करावयाचे असते व त्यासाठी भांडवली राखीव निधीच्या खात्यात तितकी रक्कम जमा करण्यात येईल त्या नमूद केलेल्या किंमतीस करावयाचे असते.
  - घसान्याची तरतूद ही आय-कर अधिनियम, १९६१ मध्ये विहित केलेल्या दराने सरळ-रेषा पध्दतीने करावयाची असते.
  - घसान्याची तरतूद यथा-प्रमाण तत्त्वावर करण्यात येते. त्याशिवाय, घसारा हा गटाच्या सुरुवातीच्या मूल्यावर काढण्यात येतो म्हणजेच जर गटाच्या सुरुवातीच्या मूल्यापेक्षा जास्त घसारा देण्यात आल्यास त्याचा गटाच्या मूल्यावर ऋण परिणाम होऊ नये म्हणून घसारा हा गटाच्या मूल्याइतका मर्यादित ठेवण्यात येतो.
३. त्याशिवाय, आर्थिक लेखे, हे वर उल्लेखलेल्या ‘मविनिआ (लेखे ठेवणे) नियम, २०११’ मध्ये घालून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या लेखा धोरणांच्या आणि भारतीय सनदी लेखापालांच्या संस्थेने विहित केलेल्या लेखा मानकांच्या आधारे, तयार करण्यात आले आहेत. ही महत्त्वाची

लेखाविषयक धोरणे काही प्रकरणी भारतीय सनदी लेखापालांच्या संस्थेने विहित केलेल्या लेखा मानकांपेक्षा भिन्न आहेत. तथापि, आयोगाने मान्यता दिलेली धोरणे व नियंत्रक व महा लेखापरीक्षकांनी विहित केलेली प्रपत्रे अनुसरण्यात आली आहेत. उपरोल्लेखित नियमांखाली विहित करण्यात आलेल्या प्रपत्रांमुळे आयोगाची कार्ये व सद्यस्थितीचे सत्य व रास्त दर्शन होते, असे आम्हाला वाटते.

### ४. आकस्मिक दायित्व

आयोगाच्या मतानुसार वर्षाअखेरीस कोणतीही आकस्मिक दायित्वे नव्हती:

५. नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ पर्यंतच्या लेख्यांचे लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. या लेखापरीक्षण अहवालांमध्ये करण्यात आलेल्या विविध सूचना लेखे तयार करताना विचारात घेण्यात/ समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

६. अर्जांचे शुल्क आणि वीज दराचे आदेश/प्रस्ताव वीज दराचे निश्चितीकरण यांच्या पुनर्विलोकनाचे शुल्क, अर्ज दाखल आणि विविध अर्ज/आदेश प्रारूप आणि विनियम इ. च्या विक्रीतून जमा झालेल्या रकमा आणि प्राप्त झालेले विविध आकार आणि अल्प मुदत ठेवीवरील व्याज, या जमा रकमा आयोगाचे उत्पन्न म्हणून धरण्यात आल्या आहेत.

७. कर्जे, ठेवी आणि अन्य चालू दायित्वे ही त्यांना पुष्टी मिळण्याच्या अधीन आहेत.

८. आयोगाने आपल्या १४० व्या बैठकीत, आयोगाच्या निम्न कर्मचाऱ्यांना (उप-संचालक दर्जाच्या खालील) दिनांक ०१.१२.२०१३ पासून त्यांच्या ग्रेड पे इतका मासिक एकरकमी प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्याचा आणि सदर निर्णय महाराष्ट्र शासनाकडे कार्योत्तर-मंजुरीसाठी सादर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्रेड पे इतका मासिक प्रोत्साहन भत्ता ०१.१२.२०१३ पासून अदा करण्यात आला. सदर निर्णय दिनांक १८.०६.२०१४ च्या पत्रान्वये महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला. महाराष्ट्र शासनाने दिनांक २१.१०.२०१४ च्या पत्रान्वये उपस्थित केलेल्या मुद्यांना दिनांक २५.११.२०१४ च्या पत्रान्वये उत्तर पाठविण्यात आले. या बाबतीत दिनांक २६.०४.२०१६, १४.०९.२०१६, २३.०८.२०१७ आणि ०९.०५.२०१९ रोजी स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने आपल्या दिनांक २०.७.२०१९ रोजीच्या पत्रान्वये (२९.०७.२०१९ रोजी मिळाले) प्रस्तावासंबंधात माहिती मागविली. त्यानंतर, दिनांक ३०.०९.२०१९, २७.१०.२०२१ आणि ०३.०६.२०२२ रोजीच्या पत्रान्वये माहिती देण्यात आली आणि मंजुरी देण्याबाबत पुन्हा विनंती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाकडून पुढील उत्तराची प्रतिक्रा आहे.

१. मार्गदर्शक सूत्रानुसार लेखे सादर करण्यायोग्य व्हावे यासाठी आवश्यक तेथे मागील वर्षातील आकड्यांचे पुनर्गठन/पुनर्मांडणी करण्यात आली आहे.

१०. मा.सर्वोच्च न्यायालयाने मे. महावितरण कंपनी विरुद्ध मुळा प्रवरा यांच्या सन २०११ च्या दिवाणी अपील क्रमांक ६०७९ मध्ये दि. १७.०९.२०१५च्या आदेशाने महावितरण कंपनीला वादग्रस्त असलेल्या वापर आकारांच्या इतकी रक्कम महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (मविनिआ) ठेव म्हणून जमा करण्याचे निर्देश दिले आणि ही ठेवीची रक्कम या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवावी असे मविनिआला निर्देश दिले. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरण कंपनीकडून प्राप्त झालेला निधी कॅनरा बँकेच्या मुंबईतील कफ परेड येथील शाखेमध्ये मुदत ठेवीमध्ये ठेवण्यात आला आहे. मविनिआ या निधीचा केवळ राखणदार असल्यामुळे, हा निधी प्राप्त झाल्याचे आणि तो मुदत ठेवीमध्ये ठेवल्याचे मविनिआच्या आर्थिक विवरणपत्रांत दाखविण्यात आलेले नाही. मे. महावितरण कंपनीकडून दि. ३१.०३.२०२३पर्यंत या खात्यात रक्कम रु. ५५२.७१ कोटी प्राप्त झाली असून ही रक्कम कॅनरा बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवण्यात आली आहे. सादर मुदत ठेवीवर दिनांक ३१.०३.२०२३ पर्यंत रु. १,८०५,१६३,१४०/- इतके व्याज उपार्जित झाले आहे. या रकमेबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

११. मा. सर्वोच्च न्यायालयाने मे. महावितरण कंपनी विरुद्ध क्लासिक सिटी यांच्या सन २०११ च्या दिवाणी अपील क्रमांक डी ३२४०० मध्ये दि. १६.१०.२०१५ च्या आदेशाने महावितरण कंपनीला वादग्रस्त असलेल्या रकमेइतकी रक्कम महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (मविनिआ) ठेव म्हणून जमा करण्याचे निर्देश दिले आणि ही ठेवीची रक्कम या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवावी असे मविनिआला निर्देश दिले. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरण कंपनीकडून प्राप्त झालेला निधी कॅनरा बँकेच्या मुंबईतील कफ परेड येथील शाखेमध्ये मुदत ठेवीमध्ये ठेवण्यात आला आहे. मविनिआ या निधीचा केवळ राखणदार असल्यामुळे, हा निधी प्राप्त झाल्याचे आणि तो मुदत ठेवीमध्ये ठेवल्याचे मविनिआच्या आर्थिक विवरणपत्रांत दाखविण्यात आलेले नाही. भारताच्या मा. सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी अपील क्र. ८८३७/२०१५ मध्ये दिनांक ३०.०६.२०१६ रोजी दिलेल्या आदेशात कॅनरा बँकेतील मुदत ठेवीची रक्कम मे. क्लासिक सिटी यांना देण्याचे निर्देश दिले. दि. ०४.०१.२०१७ च्या पत्रानुसार, आयोगाने, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक ३०.०६.२०१६ च्या आदेशात दिलेल्या निर्देशानुसार आयोगाने ०५.०१.२०१७ रोजी मुदत ठेवीची रक्कम मे. क्लासिक सिटी यांना दिली. मुदत ठेवीवर उपार्जित झालेल्या रु. २७६,३६३/- इतक्या व्याजासंबंधात आदेशात कोणतेही निर्देश दिले नसल्याने किंवा या रकमेवर दावा करण्यात आला नसल्याने आयोगाकडून या रकमेची परतफेड करण्यात आलेली नाही.

१२. प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या संदर्भात, संबंधित शासकीय विभागाच्या (राज्य शासन, केंद्र शासन आणि महावितरण कंपनी, इ.) धोरणांनी ठरवून दिलेल्या नियम आणि विनियमांचे आणि प्रतिनियुक्तीच्या आदेशाचे अनुसरण करण्यात आले आहे.

१३. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच व विद्युत लोकपाल) विनियम, २०२० च्या विनियम १७ नुसार, विद्युत लोकपालास द्यावयाचे पारिश्रमिक व इतर भत्ते आयोगाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात येतील आणि ते अधिनियमांच्या कलम १०३ खाली गठीत करण्यात आलेल्या निधीमधून देण्यात येतील. त्याशिवाय, विनियम १५.४ मध्ये असे नमूद केले आहे की, विद्युत लोकपालाच्या कार्यालयाचा खर्च, सचिवालयासह, अधिनियमांच्या कलम १०३ खाली गठीत करण्यात आलेल्या राज्य विद्युत आयोग निधीमधून देण्यात येईल. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये विद्युत लोकपाल, मुंबई यांच्या कार्यालयास रु. १.३३ कोटी आणि विद्युत लोकपाल, नागपूर यांच्या कार्यालयास रु. ०.५५ कोटींचा निधी खर्चासाठी अदा करण्यात आला.

१४. प्राप्ती कर अधिनियमाच्या कलम १० (४६) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिनांक २३ जून, २०२० आणि १७ एप्रिल, २०२३ रोजीच्या अधिसूचनेन्वये आयोगाला त्याच्या कामकाजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आय कर अदा करण्यापासून सूट दिली आहे. ही सवलत मूल्यांकन वर्ष २०२१-२२ ते २०२५-२६ करिता लागू राहिल.

### महत्त्वाची लेखाविषयक धोरणे

‘मविनिआ (लेखे ठेवणे) नियम, २०११’ मध्ये विहित करण्यात आलेली महत्त्वाची लेखाविषयक धोरणे खालीलप्रमाणे आहेत :-

#### १. वार्षिक लेखे

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने विहित केलेल्या नमुन्यात वार्षिक लेखा विवरणपत्रे तयार करण्यात येतात.

#### २. निधी

निधी म्हणजे विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १०३ मधील तरतुदीनुसार ‘राखीव व शिलकी निधी’ या शीर्षाखालील ‘महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग निधी’ होय.

#### ३. लेखाविषयक पध्दत

अन्यथा काही नमूद करण्यात आले नसेल तर, मागील परिव्ययाच्या रुढीनुसार आणि लेखे उपार्जित तत्त्वावर ठेवण्याच्या पध्दतीवर आधारित आर्थिक विवरणपत्रे तयार करण्यात आली आहेत.

#### ४. लेखे ठेवणे

लेखे दुहेरी नोंदी ठेवण्याच्या पध्दतीवर ठेवण्यात आले आहेत.

#### ५. महसूल म्हणून विचारात घेणे

अ. प्रकल्प उभारणीसाठी भांडवली खर्चासाठी वर्गणीच्या स्वरूपात प्राप्त झालेले शासकीय अनुदान हे भांडवली राखीव निधी म्हणून दाखविण्यात आले आहे.

ब. विशिष्ट मत्तांसाठी प्राप्त झालेले शासकीय अनुदान हे संबंधित मत्तेच्या खर्चातून वजावट म्हणून दाखविण्यात आले आहे.

क. शासकीय अनुदाने प्राप्त झाल्याप्रमाणे दाखविण्यात आली आहेत.

ड. बँकेचे व्याज हे स्रोतातून कापलेल्या कराचे (टीडीएस) बँकेने निर्गमित केलेल्या व्याज प्रमाणपत्र / २६AS / गुंतवणुकीवरील उपार्जित व्याजाच्या प्रत्यक्ष परिगणनेच्या आधारे दाखविण्यात आले आहे.

इ. वार्षिक परवाना, दस्तावेज, अर्ज दाखल करणे, परवाना मंजूर करणे आणि वार्षिक कामगिरीचे पुनर्विलोकन यासाठीचे शुल्क आणि प्राप्त झालेले विविध आकार हे 'शुल्क व आकार' या शीर्षाखाली दाखविण्यात आले आहेत आणि त्यांचा हिशोब उपार्जित तत्वावर करण्यात आला आहे.

## ६. खर्च

अ. आयोगाच्या उद्देशांवर झालेला खर्च हा 'अन्य प्रशासकीय खर्च' या गटातर्गत संबंधित शीर्षाखाली खर्ची टाकण्यात आला आहे.

ब. आस्थापना खर्चात आयोगाचे सदस्य, कर्मचारी, प्रतिनियुक्ती कंत्राटी पध्दतीवरील कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्यांवरील खर्चाचा समावेश आहे.

## ७. स्थिर मत्ता

स्थिर मत्तांमध्ये त्या प्राप्त करून घेण्यासाठी झालेल्या खर्चांमध्ये वाहतूक खर्च, शुल्क व कर आणि आनुषंगिक व प्रत्यक्ष खर्च वजा घसारा यांचा समावेश आहे.

## ८. घसारा

अ. आय-कर अधिनियम १९६१ अंतर्गत विहित करण्यात आलेल्या दराने मत्तांवर सरळ रेषा पध्दतीने घसारा काढण्यात आला आहे.

ब. स्थिर मत्तांमध्ये वर्षभरात भर घातल्यास/कमी केल्यास, घसारा यथा प्रमाणात विचारात घेण्यात आला आहे.

क. रु. ५०००/- किंवा कमी किंमत असलेल्या मत्तांकरिता पूर्ण घसाराची तरतूद करण्यात आली आहे.

## ९. गुंतवणूक

आयोगाचा शिल्लक निधी, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (निधी) नियम, २००५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीकृत बँका, अनुसूचित वाणिज्यिक बँका किंवा शासनाने प्रवर्तन केलेल्या कोणत्याही वित्तिय संस्थांमधील अल्प-कालीन/दीर्घ-कालीन मुदत ठेवीमध्ये गुंतविण्यात आला आहे.

## १०. निवृत्तीविषयक लाभ

अ. उपदानाच्या दायित्वासाठी तरतूद, उपदान अधिनियम, १९७२ नुसार उपार्जित तत्त्वाच्या आधारे करण्यात आली आहे.

ब. कर्मचाऱ्यांना संचित रजा रोखीकरणासाठी तरतूद उपार्जित झाली असून त्याची परिगणना दि. ३१ मार्च, २०२३ रोजी शिल्लक असलेल्या अर्जित रजेच्या आधारे करण्यात आली आहे.

## ११. लीज

लीजवरील खर्च हा लीजच्या अटीनुसार दाखविण्यात आला आहे.

## १२. परकीय चलनातील व्यवहार

परकीय चलनातील व्यवहार हे व्यवहाराच्या दिनांका रोजी असलेल्या विनिमय दराने हिशोबात दाखविण्यात आले आहेत.

## १३. स्थगित महसुली खर्च

स्थगित महसुली खर्च ज्या वर्षी करण्यात आला असेल त्या वर्षापासून ५ वर्षांच्या कालावधीत निर्लेखित करण्यात येतो.

## १४. अन्य लेखा मानके

अन्य लेखा मानके, जी वर्षभरात लागू नव्हती, त्यांच्याविषयी अहवाल देण्यात आलेला नाही.



# MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION MUMBAI

## ANNUAL ACCOUNTS FOR THE YEAR 2022-23

SEPARATE AUDIT REPORT OF THE COMPTROLLER AND AUDITOR GENERAL OF INDIA	1-3
BALANCE SHEET	4
INCOME & EXPENDITURE ACCOUNT	5
SCHEDULES FORMING PART OF BALANCE SHEET	6-14
RECEIPTS & PAYMENTS	15-17
NOTES TO THE ACCOUNTS	18-20

## SEPARATE AUDIT REPORT OF THE COMPTROLLER AND AUDITOR GENERAL OF INDIA ON THE ACCOUNTS OF MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION FOR THE YEAR ENDED 31 MARCH 2023.

We have audited the attached Balance Sheet of Maharashtra Electricity Regulatory Commission (hereinafter referred as Commission) as at 31 March 2023 and the 'Income and Expenditure Account' and 'Receipt & Payment Account' for the year ended on that date under section 104 (2) of the Electricity Act, 2003. These Financial Statements are the responsibility of the Commission's Management. Our responsibility is to express an opinion on these Financial Statements based on our audit.

This Separate Audit Report contains the comments of the Comptroller and Auditor General of India (CAG) on the accounting treatment only with regard to classification, conformity with the best accounting practices, accounting standards and disclosure norms, etc. Audit observations on financial transactions with regard to compliance with the Law, Rule and Regulations (Propriety and Regularity) and efficiency-cum-performance aspects, etc., if any, are reported through Inspection Reports/CAG's Audit Reports separately.

We have conducted our audit in accordance with the Auditing Standards generally accepted in India. These standards require that we plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the Financial Statements are free from material mis-statements. An audit includes examining on a test basis, evidences supporting the accounts and disclosure in the Financial Statements. An audit also includes assessing the accounting principles used and significant estimates made by the Management, as well as evaluating the overall presentation of the Financial Statements. We believe that our audit provides a reasonable basis for our opinion.

Based on our audit, we report that:

i) We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge

and belief were necessary for the purpose of audit.

- ii) The Balance Sheet, Income & Expenditure Account and Receipt & Payment Account dealt with by this report have been drawn up in the format approved by the Commission as per the MERC (Maintenance of Accounts) Rules, 2011.
- iii) In our opinion, proper books of accounts and other relevant records have been maintained by the Commission in so far as it appears from our examination of such books.
- iv) Subject to our observations in the annexure, we report that the Balance Sheet, Income & Expenditure Account and Receipt & Payment Account dealt with by this report are in agreement with the books of accounts.
- v) In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the said financial statements read together with the Accounting Policies and Notes on Accounts and other matters mentioned in the Annexure to this Audit Report give a true and fair view in conformity with accounting policies generally accepted in India:
  - a. In so far as it relates to the Balance Sheet, of the state of affairs of the Commission as at 31 March 2023; and
  - b. In so far as it relates to the Income & Expenditure Accounts, of the excess of Income over Expenditure for the year ended 31 March 2023.

For and On Behalf of  
The Comptroller and Auditor General of India

sd/-

(Lata Mallikarjuna)  
Pr. Accountant General  
(Audit)-II, Maharashtra

Place : Nagpur  
Date : 30/05/2024



## ANNEXURE

**Internal Audit** - The Commission does not have an Internal Audit system.

**Internal Control** - The following deficiencies were noticed in the internal control system of the Commission :-

- (i) **Preparation of Annual Budget** - As per section 3 of Maharashtra Electricity Regulatory Commission (Preparation & Submission of Budget) Rules 2004, the Commission shall prepare annual budget estimates and submit to the Government on or before the 1<sup>st</sup> November of the preceding financial year or such extended time as may be specified by the government for making provision for grants for the ensuing year. Even though, the Commission had prepared annual budget for the year 2022-23, the same had not been submitted to the Government.
  
- (ii) The Commission had not carried out physical verification of fixed assets during the year 2022-23.

**Dy. Accountant General / Technical Cell**

## Replies to Comptroller and Auditor General of India (CAG) Observations :

Sr. No.	Major Observations	Replies
1)	<b>Internal Audit</b> - Commission does not have an Internal Audit System	Factual
2)	<b>Internal Control</b> - The following deficiencies were noticed in the internal control system of the Commission :-	
i)	<b>Preparation of Annual Budget</b> :- As per section 3 of Maharashtra Electricity Regulatory Commission (Preparation & Submission of Budget) Rules 2004, the Commission shall prepare annual budget estimates and submit to the Government on or before the 1st November of the preceding financial year or such extended time as may be specified by the government for making provision for grants for the ensuing year. Even though, the Commission had prepared annual budget for the year 2022-23, the same had not been submitted to the Government.	As per section 3 of Maharashtra Electricity Regulatory Commission (Preparation & Submission of Budget) Rules 2004, MERC has to submit the Budget to Government for making provision of Grant for ensuing year. MERC is not availing any Grant from Government hence there is no need to submit the same to Government.
ii)	The Commission had not carried out physical verification of fixed assets during the year 2022-23.	Factual

# MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

## BALANCE SHEET AS AT 31<sup>ST</sup> MARCH 2023

(Amount in Rupees)

CORPUS/CAPITAL FUND AND LIABILITIES	SCH.	As at March 31, 2023	As at March 31, 2022
1. Corpus/Capital Fund	1	2,270,804,032	2,198,885,357
2. Reserves and Surplus	2	-	-
3. Earmarked/Endowment Funds	3	-	-
4. Secured Loans and Borrowings	4	-	-
5. Unsecured Loans and Borrowings	5	-	-
6. Current Liabilities and Provisions	6	130,588,474	91,640,696
<b>TOTAL</b>		<b>2,401,392,506</b>	<b>2,290,526,053</b>
<b>ASSETS</b>			
1. Fixed Assets	7	20,731,891	20,729,302
2. Investments – From Earmarked / Endowment Funds of CERC	8	-	-
3. Investments-Others	9	2,045,540,000	316,883,483
4. Current Assets, Loans, Advances	10	335,120,615	1,952,913,268
5. Miscellaneous Expenditure (to the extent not written off or adjusted)		-	-
<b>TOTAL</b>		<b>2,401,392,506</b>	<b>2,290,526,053</b>

FOR MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

Place : Mumbai,

Date : 30/05/2024

sd/-  
SECRETARY

sd/-  
MEMBER

sd/-  
MEMBER

sd/-  
CHAIRMAN

# MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

## INCOME & EXPENDITURE ACCOUNT

FOR THE YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH 2023

(Amount in Rupees)

INCOME	SCH.	FY 2022-23	FY 2021-22
Grants/Subsidies	11	-	-
Fees and charges	12	242,887,957	202,384,753
Income from Investment (Income on investment from earmarked/endowment funds transferred to funds).	13	-	-
Income from Royalty, Publications etc.		-	-
Interest Earned	14	168,813,249	109,686,584
Other Income	15	28,532,843	4,134,693
Add : Prior Period Adjustment		117,125	25,443,842
Excess of Expenditure over Income (transferred to Capital fund account)		-	-
<b>Total (A)</b>		<b>440,351,174</b>	<b>341,649,873</b>
<b>EXPENDITURE</b>			
Establishment Expenditure	16	123,419,387	96,488,559
Other Administrative Expenditure etc.	17	239,996,186	165,147,092
Expenditure on Grants, Subsidies etc.		-	-
Depreciation	7	4,891,491	4,037,816
Prior Period Adjustment		-	-
<b>Excess of Income over Expenditure for the year</b>		<b>72,044,110</b>	<b>75,976,406</b>
Less: Transfer to Special Reserve		-	-
Less: Transfer to/from General Reserve		-	-
Balance being surplus/deficit carried to MERC FUND		<b>72,044,110</b>	<b>75,976,406</b>
<b>TOTAL (B)</b>		<b>440,351,174</b>	<b>341,649,873</b>

FOR MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

Place : Mumbai,

Date : 30/05/2024

sd/-  
SECRETARY

sd/-  
MEMBER

sd/-  
MEMBER

sd/-  
CHAIRMAN

**MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION**  
**SCHEDULES FORMING PART OF BALANCE SHEET**  
**AS AT 31<sup>ST</sup> MARCH 2023**

**SCHEDULE - 1 : CORPUS / CAPITAL FUND**

*(Amount in Rupees)*

Particulars	As at March 31, 2023	As at March 31, 2022
Balance as at the beginning of the year	2,198,885,357	2,120,091,102
Add/(Deduct): Adjusted in Corpus/Capital Fund (Bandra Branch)	-	-
Add/(Deduct): Balance of net income/(expenditure) transferred from the Income and Expenditure Account	72,044,110	75,976,406
Add/(Deduct): Adjusted For Fixed Assets	(125,435)	2,817,849
<b>Balance as at the year-end</b>	<b>2,270,804,032</b>	<b>2,198,885,357</b>

**SCHEDULE - 2 : RESERVES AND SURPLUS**

*(Amount in Rupees)*

Particulars	As at March 31, 2023	As at March 31, 2022
<b>1. <u>Capital Reserve</u></b>		
As per last Account	-	-
Addition during the year	-	-
Less: Deductions during the year	-	-
<b>2. <u>Special Reserves</u></b>		
As per last Account	-	-
Addition during the year	-	-
Less: Deductions during the year	-	-
<b>3. <u>General Reserve</u></b>		
As per last Account	-	-
Addition during the year	-	-
Less: Deductions during the year	-	-
<b>TOTAL</b>	<b>-</b>	<b>-</b>

### SCHEDULE - 3 : EARMARKED / ENDOWMENT FUNDS

(Amount in Rupees)

Particulars	Fund-wise break up				Total	
	Fund WW	Fund XX	Fund YY	Fund ZZ	As at March 31, 2023	As at March 31, 2022
a) Opening balance of the funds	-	-	-	-	-	-
b) <u>Additions to the Funds:</u>						
(i) Donations/grants	-	-	-	-	-	-
(ii) Income from investments made on account of funds	-	-	-	-	-	-
(iii) Other additions (specify nature)	-	-	-	-	-	-
<b>Total (a+b)</b>	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
c) <u>Utilisation/Expenditure towards objectives of funds</u>						
i) <u>Capital Expenditure</u>						
- Fixed Assets	-	-	-	-	-	-
- Others	-	-	-	-	-	-
<b>Total</b>	-	-	-	-	-	-
ii) <u>Revenue Expenditure</u>						
- Salaries, Wages and allowances etc.	-	-	-	-	-	-
- Rent	-	-	-	-	-	-
- Other Administrative Expenses	-	-	-	-	-	-
<b>Total</b>	-	-	-	-	-	-
<b>TOTAL (c)</b>	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Net balance as at the year- end (a+b-c)	-	-	-	-	-	-

- Notes**
- 1) Disclosures shall be made under relevant heads based on conditions attaching to the grants.
  - 2) Plan Funds received from the Central / State Governments are to be shown as separate Funds and not to be mixed up with any other Funds.

### SCHEDULE - 4 : SECURED LOANS AND BORROWINGS

(Amount in Rupees)

Particulars	As at March 31, 2023	As at March 31, 2022
1. Central Government	-	-
2. Government of Maharashtra	-	-
3. Financial Institutions	-	-
a) Term Loans	-	-
b) Interest accrued and due	-	-
4. Banks	-	-
a) Term Loans	-	-
b) Interest accrued and due	-	-
c) Other Loans (specify)	-	-
d) Interest accrued and due	-	-
5. Other Institutions and Agencies	-	-
6. Debentures and loans	-	-
7. Others (Specify)	-	-
<b>TOTAL</b>	-	-

Note: Amounts due within one year

**SCHEDULE - 5 : UNSECURED LOANS AND BORROWINGS**

(Amount in Rupees)

Particulars	As at March 31, 2023	As at March 31, 2022
1. Central Government	-	-
2. Government of Maharashtra	-	-
3. Financial Institutions	-	-
4. Banks:		
a) Term Loans	-	-
b) Other Loans (specify)	-	-
5. Other Institutions and Agencies	-	-
6. Debentures and Bonds	-	-
7. Fixed Deposits	-	-
8. Others (specify)	-	-
<b>TOTAL</b>	<b>-</b>	<b>-</b>

Note: Amounts due within one year**SCHEDULE - 6 : CURRENT LIABILITIES AND PROVISIONS**

(Amount in Rupees)

Particulars	As at March 31, 2023	As at March 31, 2022
<b>A. CURRENT LIABILITIES</b>		
1. Acceptances	-	-
2. Sundry Creditors:-		
(a) For Goods	-	-
(b) Others	24,000	62,658
3. Advances Received (Fees Received in Advance)	600,000	1,914,000
4. Interest accrued but not due on:		
(a) Secured Loans/borrowings	-	-
(b) Unsecured Loans/borrowings	-	-
5. Statutory Liabilities:		
(a) Overdue	-	-
(b) Others	41,401	-
(i) MERC Employees PPF Payable	-	-
(ii) Recoveries From Salaries	38,539	32,258
(iii) TDS Payable	-	-
(iv) Excess DA Recovered From Staff	-	-
(v) Professional Tax	-	-
(vi) Employees Provident Fund	-	-
(vii) IGST / CGST / SGST	-	-
(viii) TDS - IGST / CGST / SGST	-	-
6. Current Account with SBI	-	-
Other current Liabilities (Deposits)	668,914	654,547
Other current Liabilities	5,034,865	5,481,082
Earnest Money Deposits	567,000	730,500
Security Deposits	2,861,744	2,683,075
<b>TOTAL (A)</b>	<b>9,836,463</b>	<b>11,558,120</b>
<b>B. PROVISIONS</b>		
1. For Taxation	-	4,115,267
2. Gratuity	33,315,069	29,342,176
3. Superannuation/ Pension	747,121	385,494
4. Accumulated Leave Encashment	34,425,438	27,925,185
5. Trade Warranties/ Claims	-	-
6. Medical Reimbursement	-	-
7. Outstanding Expenses	52,264,382	18,314,454
<b>TOTAL (B)</b>	<b>120,752,010</b>	<b>80,082,576</b>
<b>TOTAL (A+B)</b>	<b>130,588,474</b>	<b>91,640,696</b>

## Schedule – 7 : FIXED ASSETS

(Amount in Rupees)

DESCRIPTION	GROSS BLOCK						DEPRECIATION					NET BLOCK	
	Cost at the beginning/ Cost of acquisition	Adjustment for Nominal Value	Total	Addition during the year	Deduction during the year	Cost at the year end	As at the beginning of the year	Short Provi. of Earlier year	Depreciation for the year	Deduction during the year	Total up to the year end	As at the current year end	As at the previous year end
<b>A. FIXED ASSETS :</b>													
<b>1. A) Furniture, fixtures</b>													
Addition Less Than Rs 5000	73,328		73,328		-	73,328	73,328	-	-	73,328	-	-	-
Addition More Than Rs 5000	8,925,123		8,925,123	47,912	-	8,973,035	7,033,145	-	281,407	7,314,551	1,658,484	1,891,979	1,891,979
<b>B) Interior Renovation</b>	26,490,684		26,490,684	-	-	26,490,684	15,832,754	-	1,714,965	17,547,719	8,942,965	10,657,930	10,657,930
<b>2. Office equipment</b>													
Addition Less Than Rs 5000	73,586		73,586	2,300	-	75,886	70,741	-	-	70,741	5,145	2,845	2,845
Addition More Than Rs 5000	3,878,039		3,878,039	166,969	-	4,045,008	1,375,060	-	1,048,146	2,423,206	1,621,802	2,502,979	2,502,979
<b>3. A) Computer / peripherals</b>													
Addition Less Than Rs 5000	51,538		51,538		-	51,538	51,538	-	-	51,538	-	-	-
Addition More Than Rs 5000	16,246,061		16,246,061	3,858,390	-	20,104,451	12,734,140	-	1,309,447	14,043,587	6,060,864	3,511,921	3,511,921
<b>B) Softwares</b>													
Addition Less Than Rs 5000	1,932		1,932	-	-	1,932	1,932	-	-	1,932	-	-	-
Addition More Than Rs 5000	53,019,406		53,019,406	62,100	-	53,081,506	52,913,813	-	83,071	52,996,884	84,622	105,593	105,593
Quickheal Antivirus License	87,266		87,266	-	-	87,266	87,266	-	-	87,266	-	-	-
<b>4. Electrical installations</b>	5,204,936		5,204,936	55,100	-	5,260,036	3,424,890	-	287,698	3,712,588	1,547,448	1,780,046	1,780,046
<b>5. Library books</b>													
Addition Less Than Rs 5000	508,659		508,659	-	-	508,659	504,273	-	-	504,273	4,386	4,386	4,386
Addition More Than Rs 5000	1,463,211		1,463,211	5,562	-	1,468,773	1,452,344	-	12,207	1,464,551	4,222	10,867	10,867
<b>6. Other fixed assets</b>													
a) Air Conditioners													
b) Telephone Instruments													
Addition Less Than Rs 5000	27,458		27,458	-	-	27,458	27,458	-	-	27,458	-	-	-
Addition More Than Rs 5000	1,600,353		1,600,353	680,897	-	2,281,250	1,349,866	-	129,432	1,479,298	801,952	250,487	250,487
c) Telephone & E.P.B.X. System	883,632		883,632	14,850	-	898,482	873,364	-	25,118	898,482	-	10,268	10,268
<b>Total of current year</b>	<b>118,535,212</b>		<b>118,535,212</b>	<b>4,894,080</b>	-	<b>123,429,292</b>	<b>97,805,910</b>	-	<b>4,891,491</b>	<b>102,697,401</b>	<b>20,731,891</b>	<b>20,729,302</b>	<b>20,729,302</b>
<b>B. Capital work-in-progress</b>													
<b>TOTAL</b>	<b>118,535,212</b>		<b>118,535,212</b>	<b>4,894,080</b>	-	<b>123,429,292</b>	<b>97,805,910</b>	-	<b>4,891,491</b>	<b>102,697,401</b>	<b>20,731,891</b>	<b>20,729,302</b>	<b>20,729,302</b>



**SCHEDULE - 8 : INVESTMENT FROM EARMARKED / ENDOWMENT FUNDS***(Amount in Rupees)*

Particulars	As at March 31, 2023	As at March 31, 2022
1. In Government Securities	-	-
2. Other approved Securities	-	-
3. Shares	-	-
4. Debentures and Bonds	-	-
5. Subsidiaries and Joint Ventures	-	-
6. Others (to be specified)	-	-
<b>TOTAL</b>	<b>-</b>	<b>-</b>

**SCHEDULE - 9 : INVESTMENT - OTHERS***(Amount in Rupees)*

Particulars	As at March 31, 2023	As at March 31, 2022
1. In Government Securities	2,045,540,000	316,883,483
2. Other approved Securities	-	-
3. Shares	-	-
4. Debentures and Bonds	-	-
5. Subsidiaries and Joint Ventures	-	-
6. Others (to be specified)	-	-
<b>TOTAL</b>	<b>2,045,540,000</b>	<b>316,883,483</b>

**Schedule - 10 : CURRENT ASSETS, LOANS, ADVANCES, ETC.***(Amount in Rupees)*

Particulars	As at March 31, 2023	As at March 31, 2022
<b>A. CURRENT ASSETS:</b>		
1. <u>Sundry Debtors:</u>		
(a) Debts Outstanding for a period exceeding six months	-	-
(b) Others	-	-
2. <u>Cash balances in hand</u> (including cheques/drafts and imprest)	98,153	57,672
3. Bank Balances		
(a) <u>With Scheduled Banks:</u>		
- On Current Accounts	12,403	12,940
- On Deposit Accounts	118,986,514	1,765,558,087
- On Savings Accounts (SBI Fees & Cost Recovered)	17,680,541	30,539,286
(b) <u>With non-Scheduled Banks:</u>		
- On Current Accounts	-	-
- On Deposit Accounts	-	-
- On Savings Accounts	-	-
4. <u>Post Office-Savings Accounts</u>	-	-
5. <u>Tax Deducted at Source</u>	15,784,531	22,721,823
<b>TOTAL (A)</b>	<b>152,562,142</b>	<b>1,818,889,808</b>

**SCHEDULE-10 : CURRENT ASSETS, LOANS, ADVANCES ETC. (contd.)**

(Amount in Rupees)

Particulars	As at March 31, 2023	As at March 31, 2022
<b>B. <u>LOANS, ADVANCES AND OTHER ASSETS</u></b>		
1. <u>Loans:</u>		
(a) Staff	12,894,891	15,550,271
(b) Other Entities engaged in activities/objectives similar to that of the Entity	-	-
(c) Others	-	1,350
2. <u>Advances and other amounts recoverable in cash or in kind or for value to be received:</u>		
(a) On Capital Account	-	-
(b) Prepayments	-	-
(c) Others	15,950,679	21,854,227
(d) Recoveries from Salaries	-	-
3. <u>Income Accrued:</u>		
(a) On Investments from Earmarked/ Endowment Funds	-	-
(b) On Investments – Others	75,309,918	80,549,529
(c) On Loans and Advances	12,187,288	11,688,083
(d) Annual Licence Fees Receivable	-	-
(e) Others	-	4,380,000
4. Claims Receivable	-	-
5. Other Current Assets	66,215,697	-
<b>TOTAL (B)</b>	<b>182,558,473</b>	<b>134,023,460</b>
<b>TOTAL (A+B)</b>	<b>335,120,615</b>	<b>1,952,913,268</b>

**SCHEDULE - 11 : GRANTS/ SUBSIDIES (Irrevocable Grants/ Subsidies Received)**

(Amount in Rupees)

Particulars	FY 2022-23	FY 2021-22
1. Central Government	-	-
2. State Government	-	-
3. Government Agencies	-	-
4. Institutions / Welfare Bodies	-	-
5. International Organisations	-	-
<b>TOTAL</b>	<b>-</b>	<b>-</b>

**SCHEDULE - 12 : FEES AND CHARGES**

(Amount in Rupees)

Particulars	FY 2022-23	FY 2021-22
1. Fees for Initial Licence	-	-
2. Fees for Annual Licence	184,576,102	188,401,102
3. Fees for Trading Licence	-	-
4. Fees for Inspection	-	-
5. Fees for Documents	9,161	5,415
6. Fees for Annual Performance Review	-	-
7. Fees for RTI	1,905	450
8. Penalty for Delayed Payment of Annual Licence Fee	11,938	22,787
9. Fees for filing application	58,288,852	13,955,000
10. Fees for Determination of Tariff	-	-
<b>TOTAL</b>	<b>242,887,957</b>	<b>202,384,753</b>

**Note:** Fees and charges are payable for every application made to the Commission at the rates prescribed in schedule 1 of Maharashtra Electricity Regulatory Commission (Fees and Charges) Regulations.

## SCHEDULE - 13 : INCOME FROM INVESTMENTS

(Income on Investment From Earmarked / Endowment Funds transferred to Funds)

(Amount in Rupees)

Particulars	Investment from Earmarked Fund		Investment - Others	
	FY 2022-23	FY 2021-22	FY 2022-23	FY 2021-22
1) Interest				
(a) On Government Securities	-	-	-	-
(b) Other Bonds/Debentures	-	-	-	-
2) Dividends:				
(a) On Shares	-	-	-	-
(b) On Mutual Fund Securities	-	-	-	-
3) Rents	-	-	-	-
4) Others (Specify)	-	-	-	-
<b>TOTAL</b>	-	-	-	-
<b>Transferred to Earmarked/Endowment Funds</b>	<b>NIL</b>	<b>NIL</b>	<b>NIL</b>	<b>NIL</b>

## SCHEDULE - 14 : INTEREST EARNED

(Amount in Rupees)

Interest Earned	FY 2022-23	FY 2021-22
1. On Term Deposits		
(a) With Scheduled Banks	29,491,361	101,677,171
(b) With Non-Scheduled Banks	-	-
(c) With Instruments	138,029,688	5,417,450
(d) Others	-	-
2. On Savings Accounts		
(a) With Scheduled Bank	1,292,201	2,591,963
(b) With Non-Scheduled Bank	-	-
(c) Post Office Savings Accounts	-	-
(d) Others	-	-
3. On Loans		
(a) Employees/Staff	-	-
(b) Others	-	-
4. Interest on Debtors & Others Receivables	-	-
<b>TOTAL</b>	<b>168,813,249</b>	<b>109,686,584</b>

**SCHEDULE - 15 : OTHER INCOME***(Amount in Rupees)*

<b>Other Income</b>	<b>FY 2022-23</b>	<b>FY 2021-22</b>
1. Disposal of assets		
(a) Owned assets	-	-
(b) Assets acquired out of grants or received free of cost	-	-
2. Sale of old news papers	375	-
3. Sale of Fixed Assets	-	-
4. Personal Use of Office vehicles	-	-
5. Misc. Income	25,568,289	2,300,305
6. Excess Provision Written Back	-	-
7. Interest on HBA	1,600,429	1,834,388
8. Profit on Sale of Govt. Securities	1,363,750	-
<b>TOTAL</b>	<b>28,532,843</b>	<b>4,134,693</b>

**SCHEDULE - 16 : ESTABLISHMENT EXPENDITURE***(Amount in Rupees)*

<b>Establishment Expenditure</b>	<b>FY 2022-23</b>	<b>FY 2021-22</b>
1. Pay & Allowances of Chairperson & Members	13,466,696	11,075,369
2. Pay & Allowances of officers and establishments	85,154,419	74,554,818
3. Best Salary Reimbursement	-	-
4. Residential Rent	38,400	1,858
5. Allowance	-	180,000
6. Overtime Allowance	144,482	146,926
7. Medical and Health Care facilities	4,717,183	2,743,633
8. Tuition Fees	-	-
9. Leave Travel Concession	-	-
10. Staff Welfare expenses	-	-
A) Canteen Expenses	610,614	483,727
B) Entertainment Expenses	-	-
11. Expenses on employees retirement and terminal benefit	-	-
12. Pension, Gratuity and Leave Salary contribution	3,972,893	(249,680)
13. Employer's Share of PF Contributions	7,398,816	6,289,717
14. Employer's Share of EDLI Contribution	32,025	30,675
15. Incentives for reimbursement of expenses	7,840,601	1,229,774
16. Any Other Allowance	43,258	1,742
<b>TOTAL</b>	<b>123,419,387</b>	<b>96,488,559</b>

## SCHEDULE - 17 : OTHER ADMINISTRATIVE EXPENDITURE

(Amount in Rupees)

Sr. No.	Other Administrative Expenses	FY 2022-23	FY 2021-22
1	Purchases	-	-
2	Consultancy Charges	73,970,078	24,924,947
3	Electricity and Power	583,322	680,712
4	Water charges	-	15,616
5	Insurance	6,609	-
6	Rent, Rates and Taxes	80,341,513	82,262,767
7	Vehicles Running and Maintenance and Insurance	3,275,596	3,299,794
8	Postage, Telephone & Communications	999,937	906,674
9	Traveling Conveyance Expenses	-	-
	(a) Domestic Tour	1,336,120	563,436
	(b) Foreign Tour	956,693	-
	(c) Local Conveyance	34,288	27,117
10	Expenses on Seminar / Workshop / Training	510,548	7,379
11	Membership/Subscription Expenses	506,569	1,033,080
12	Expenses on Fees(Legal)	60,272,875	38,477,492
13	Meeting Expenses	503,298	298,357
14	News Papers & Periodicals	14,119	21,031
15	House Keeping Expense	4,241,925	4,510,047
16	Advertisement and Publicity	2,770,296	1,231,323
17	Printing, Stationery & Xerox	1,806,745	1,937,723
18	Vehicle Lease Rental	2,049,397	2,300,339
19	Public Hearing Expense	2,132,541	-
20	Miscellaneous Expense	2,169,812	1,847,684
21	Repairs and Maintenance	-	-
	(a) Building	-	-
	(b) Machinery	334,380	268,419
	(c) Furniture and Fixtures	-	-
	(d) Repair- others	299,774	478,209
22	Audit Fees (Internal Auditor)	-	-
23	Stipendary Regulatory Analysts Expenses	-	-
24	Consumer Advocacy Programme	-	-
25	Loss On Sale Of Asset	-	-
26	Audit Fees (CAG)	87,781	54,946
27	Car Hire Charges	408,420	-
28	Interest on Income Tax Paid	383,550	-
	<b>TOTAL</b>	<b>239,996,186</b>	<b>165,147,092</b>

# MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

## RECEIPTS & PAYMENTS FOR THE PERIOD/YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH 2023

(Amount in Rupees)

RECEIPTS	Current Year 2022-23	Previous Year 2021-22	PAYMENTS	Current Year 2022-23	Previous Year 2021-22
<b>(1) OPENING BALANCE</b>	<b>2,113,051,468</b>	<b>2,042,759,573</b>	<b>(1) EXPENSES</b>		
(a) Cash on Hand	57,673	24,408	<b>(a) Establishments Expenses</b>	<b>115,110,312</b>	<b>94,470,513</b>
(b) Bank Balances (SBI)	-	-	(i) Pay & Allowances of Chairman & Members & Secretary Of Commission	16,429,458	9,845,548
(i) In Current A/C	12,940	17,076	(ii) Pay & Allowances of Officers & Staff	78,014,100	73,779,123
(ii) In Deposit A/C	2,082,441,570	2,017,929,460	(iii) Bonus & Honorarium	-	-
(iii) In Savings A/C	30,539,286	24,788,629	(iv) Overtime Allowances	114,180	131,606
<b>(2) GRANTS RECEIVED</b>	-	-	(v) Medical & Health Care facilities	4,378,037	2,954,754
(a) Grants from GoM	-	-	(vi) Any Other	-	-
(b) From Other Sources (Details)	-	-	Resident Rent for Member	-	-
Grants for Capital Expenditure	-	-	Salary reimbursed to BEST Employees	-	-
Grants for Revenue expenditure	-	-	Leave Travel Concession	-	-
<b>(3) INCOME ON INVESTMENTS FROM</b>	-	-	Incentives	7,385,167	1,205,208
(a) Earmarked / Endow. Funds	-	-	Other Allowances	173,619	-
(b) Own Funds (Other Investments)	-	-	(vii) Contribution to P F	7,441,132	6,133,346
<b>(4) TO RECEIPTS OF THE COMMISSION</b>			(viii) Contribution to any other Fund	585,667	30,675
<b>(a) Fees charged by the Commission</b>	<b>241,485,821</b>	<b>201,298,753</b>	(ix) Staff Welfare	588,952	390,253
(i) Fees for Initial License	-	-	(x) Expenses on Employees retirement & terminal benefits	-	-
(ii) Fees for Annual Licenses	182,862,102	187,315,102	(xi) Stipendiary Regulatory Analyst Exp.	-	-
(iii) Fees for Trading Licenses	-	-	<b>(b) OTHER ADMINISTRATIVE EXPENSES</b>	<b>202,265,566</b>	<b>168,299,799</b>
(iv) Fees for RTI	1,905	450	(i) Purchases	-	-
(v) Fees for Documents	9,161	5,414	(ii) Cartages & Carriage Inwards	-	-
(vi) Fees for APR	-	-	(iii) Electricity & Power	611,393	680,712
(vii) Fees for Inspection	-	-	(iv) Water Charges	5,596	15,616
(viii) Fees for Filing Application	58,588,852	13,955,000	(v) Insurances	3,230,670	-
(ix) Fees for Recruitment Application	11,864	-	(vi) Repairs & Maint. & Renovation	651,304	728,684
(x) Fees for Annual Tariff Review	-	-	(vii) Rent Rates & Taxes	4,942,830	84,471,625
(xi) Fees for Determination of Tariff	-	-	(viii) Vehicles Running & Maintenances	74,218,206	5,518,143
(xii) Penalty for delayed payment of Annual Licence fees	11,938	22,787	(ix) Postage Telephone & Communication	1,001,059	909,815
<b>(b) Interest Received</b>	<b>109,853,028</b>	<b>108,704,358</b>	(x) Printing & Stationery	1,785,146	1,822,206
(i) On Bank deposits	108,971,670	108,704,358	(xi) Travelling & Conveyance	-	-
(ii) On Loans , advances to employees etc.	-	-	Foreign Travel	-	-
(iii) On Income Tax Refund	881,358	-	Domestic Travel	2,383,920	487,580
<b>(c) Other Income</b>	<b>32,418,556</b>	<b>2,613,571</b>	Conveyance	-	29,563
(i) Miscellaneous Receipts	8,469,729	2,613,571	(xii) Expenses on Seminar/ Workshops	567,384	7,379
(ii) Discount on Government Securities	23,948,827	-	(xiii) Training Course Expenses	-	-
<b>(d) Investments</b>	<b>93,415,937</b>	<b>8,430,200</b>	(xiv) Subscription expenses	447,569	1,033,080
(i) to face value of investments encashed	1,363,750	-	(xv) Expenses on Fees	-	-
(ii) Interest on investments	92,052,187	8,430,200	(xvi) Auditors remuneration	87,781	54,946
			(xvii) Hospitality Expenses	-	4,658,210
			(xviii) Professional Charges	94,770,953	65,153,739
			(xix) News papers / Periodicals	29,945	5,205
			(xx) Irrevacable balances written off	-	-
<b>BALANCE C/F</b>	<b>2,590,224,810</b>	<b>2,363,806,455</b>	<b>BALANCE C/F</b>	<b>317,375,878</b>	<b>262,770,312</b>

<b>RECEIPTS</b>	<b>Current Year 2022-23</b>	<b>Previous Year 2021-22</b>
<b>BALANCE B/F</b>	<b>2,590,224,810</b>	<b>2,363,806,455</b>
<b>(5) RECOVERY OF ADVANCES FROM STAFF</b>		<b>3,261,413</b>
(i) House building advances	-	2,103,036
(ii) Motor Car/ Personal computer advance/Scooter / Motor cycle advances	-	-
(iii) Other Advances	-	-
Loan Installment	-	-
Advances for Expenses	-	1,039,627
Advances against Salary	-	-
(iv) Festival Advances	-	118,750
<b>(6) RECOVERY OF CONTINGENT ADVANCES</b>	<b>6,202,294</b>	-
(i) Advance To PWD	-	-
(ii) Advance to Supplies	-	-
(iii) Other Advance	6,202,294	-
<b>(7) TO OTHER DEPOSITS</b>	<b>2,876,500</b>	<b>5,234,624</b>
(a) Security Deposit	517,500	315,285
(b) Earnest Money Deposit	150,000	152,000
(c) Any other Deposit	-	-
Telephone Deposit	-	-
Other Deposits	2,209,000	4,767,339
Short Term Deposit	-	-
<b>(8) TO REMITTANCES RECEIPTS</b>	<b>48,686,870</b>	<b>77,133,390</b>
(a) Recovery from Deputationists	-	-
(b) License Fees	-	-
(c) Income Tax Refund	717,123	39,551,257
(d) Surcharge	-	-
(e) GST	10,838,726	7,393,061
(f) Central Government Health Scheme	-	-
(g) Income Tax TDS	28,187,170	23,335,179
(h) Any other	-	-
General Provident Fund	617,462	195,000
Group Insurance Scheme	-	16,800
Profession Tax	107,400	104,400
MERC Employees PF Share	-	6,074,595
Quarter Rent	-	-
House Rent Allowance	-	35,538
CM Relief Fund	-	251,472
Housing License fee	-	68,229
Other Recovery	8,218,989	107,859
<b>BALANCE C/F</b>	<b>2,647,990,474</b>	<b>2,449,435,882</b>

<b>PAYMENTS</b>	<b>Current Year 2022-23</b>	<b>Previous Year 2021-22</b>
<b>BALANCE B/F</b>	<b>317,375,878</b>	<b>262,770,312</b>
(xxi) Advertisement & Publicity	2,750,855	1,109,039
(xxii) Others	-	-
Bank Charges	-	18,438
Office Expenses	-	441,047
Rental for Equipment	1,823,964	-
Consumable Office Equipement	-	-
Public Hearing Expenses	1,407,724	-
Meeting Expenses	490,762	296,226
Discount on securities	937,448	-
Misc Expenses	10,121,057	858,546
(xxiii) Reco Adjustment A/c	-	-
<b>(2) FEES REFUNDED</b>	-	-
<b>(3) INVESTMENTS &amp; DEPOSITS MADE</b>	<b>2,068,743,326</b>	<b>5,212,456</b>
(a) Investments	2,045,540,000	5,212,456
(i) Out of Earmarked/Endown Funds	-	-
(ii) Out Of Own fund	-	-
(iii) Accrued Int. on Govt. Securities	22,879,375	-
(b) Deposits	-	-
(i) Security Deposits	123,951	-
(ii) Earnest Money Deposits	200,000	-
(iii) Short Term Deposit	-	-
(c) Advance to Suppliers	-	-
<b>(4) ADVANCE TO STAFF</b>	<b>2,223,815</b>	<b>1,824,500</b>
(i) House building advances	-	-
(ii) Motor Car/ Personal computer advance/Scooter/Motor cycle advances	-	-
(iii) Festival Advances	62,500	62,500
(iv) Other Advances	-	-
Loan Installment	-	-
Advance for Expenses	2,161,315	1,762,000
Advance against Fixed Assets	-	-
<b>(5) RECOVERY OF CONTINGENT ADVANCES</b>	<b>5,872,907</b>	-
(i) Advance To PWD	-	-
(ii) Advance to Supplies	5,872,907	-
(iii) Other Advance - Tds Rcbl Refund Of Fees	-	-
<b>(6) OTHER REMITTANCES</b>	<b>110,887,822</b>	<b>64,276,041</b>
(a) GPF/CPF	-	-
(b) GST	10,936,050	7,393,061
(c) Income Tax (TDS)/ Adv. Income Tax	29,546,643	49,932,782
(d) Central Government Health Scheme	61,916,555	-
(e) Postal life insurance	-	-
(f) Group Insurance Scheme	-	-
(g) Any Other Recoveries	-	-
General Provident Fund	-	419,624
Other Recovery	8,365,574	117,116
Profession Tax	123,000	104,400
MERC Employees PF Contributions	-	5,937,979
<b>BALANCE C/F</b>	<b>2,505,103,748</b>	<b>334,083,309</b>

RECEIPTS		Current Year 2022-23	Previous Year 2021-22	PAYMENTS		Current Year 2022-23	Previous Year 2021-22
<b>BALANCE B/F</b>		<b>2,647,990,474</b>	<b>2,449,435,882</b>	<b>BALANCE B/F</b>		<b>2,505,103,748</b>	<b>334,083,309</b>
<b>(9) REIMBURSEMENT AND REFUND</b>				CM Relief fund		-	251,472
<b>AGAINST EXPENSES</b>		<b>245,089</b>	<b>492,954</b>	House Rent Allowance		-	35,538
(i) Professional Fees		-	-	Outstanding Liabilities		-	-
(ii) Office Expenditure		-	-	Group Insurance Scheme		-	15,840
(iii) Tours & Travelling		-	-	Housing License fee		-	68,229
(iv) Rent, Rates & Taxes		-	-	Other		-	-
(v) Other Expenses		245,089	33,185	<b>(7) TO OTHER DEPOSITS</b>		<b>772,330</b>	<b>1,044,722</b>
(vi) Salaries & Wages		-	459,769	(a) Security Deposit		-	644,722
<b>(10) RECOVERY OF FIXED ASSETS</b>		-	<b>7,800</b>	(b) Earnest Money Deposit		-	400,000
(a) Land		-	-	(c) Any other Deposit		-	-
(b) Building		-	-	Telephone Deposit		-	-
(c) Furniture		-	-	Other Deposits		772,330	-
(d) Machinery & Equipments		-	-	Short Term Deposit		-	-
(e) Motor vehicles		-	-	<b>(8) CONTRIBUTIONS</b>		<b>687,865</b>	<b>546,732</b>
(f) Books & Periodicals		-	-	(a) Pension & Gratuity Fund		-	546,732
(g) Capital Work In Progress		-	-	(b) Leave Salary & pension Contribution		687,865	-
(h) Any Other		-	-	(c) Other Contribution		-	-
Office Equipments		-	-	Grants To Ombudsman		-	-
Interior Renovation		-	-	<b>(9) EXPENDITURE ON FIXED ASSETS</b>		<b>4,894,010</b>	<b>1,210,405</b>
Computers		-	7,800	(a) Land		-	-
Telephone Instruments		-	-	(b) Building		-	-
EPBX System		-	-	(c) Furniture & Fixtures		47,912	367,735
Electrical Installation		-	-	(d) Machinery & Equipments		-	-
				(e) Motor Vehicles		-	-
				(f) Books & Periodicals		-	8,846
				(g) Capital Work In Progress		-	-
				(h) Any Other		-	-
				Video conferencing equipments		-	-
				Office Equipment		169,269	25,429
				Interior Renovation		-	-
				Computers and software		3,920,490	582,900
				Telephone Instruments		680,897	127,440
				EPBX System		14,850	-
				Electrical Installation		55,100	98,055
				Library Books		5,492	-
				<b>(10) CLOSING BALANCE</b>		<b>136,777,611</b>	<b>2,113,051,468</b>
				(a) Cash on Hand		98,153	57,673
				(b) Bank Balances (SBI)		-	-
				(i) In Current A/C		12,403	12,940
				(ii) in Deposit A/C		118,986,514	2,082,441,570
				(iii) Savings A/C		17,680,541	30,539,286
<b>TOTAL (Rs)</b>		<b>2,648,235,563</b>	<b>2,449,936,636</b>	<b>TOTAL (Rs)</b>		<b>2,648,235,563</b>	<b>2,449,936,636</b>

Place : Mumbai,

Date : 30/05/2024

FOR MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

sd/-                      sd/-                      sd/-                      sd/-  
SECRETARY              MEMBER              MEMBER              CHAIRMAN



# MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

## NOTES TO THE ACCOUNTS AND SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023

### NOTES TO THE ACCOUNTS

1. The Maharashtra Electricity Regulatory Commission (hereinafter referred to as "Commission") was established on 5<sup>th</sup> August 1999 under Section 17 of the Electricity Regulatory Commission Act, 1998 and started functioning w.e.f. 12<sup>th</sup> August 1999.

2. MERC (Maintenance of Accounts) Rules, 2011 were approved by the Industries, Energy and Labour Department, Government of Maharashtra in December 2011. Accordingly, the Balance Sheet, Income & Expenditure account have been drawn up in the format prescribed therein.

The significant impact of the above Rules on accounting policies is as follows:

- The Rules emphasize on Mercantile System of Accounting as against the Cash System of Accounting followed by the Commission up to financial year 2005-06.
- The Government Grants apportioned to Fixed Assets are to be shown as deduction from the Gross Value of such assets concerned in arriving at its book value and where the grants related to specific assets equal to the whole/ virtually whole of the cost of such assets then these assets are to be shown in the Balance Sheet at nominal value.
- Fixed assets received by way of non-monetary grants (other than towards the Corpus Fund) are to be capitalized at value stated by corresponding credit to Capital Reserve.
- Depreciation is to be provided on Straight Line Method as per the rates specified in Income Tax Act, 1961.
- Depreciation is to be provided on pro rata basis. Further, Depreciation is provided on the opening value of block i.e. in case of excess depreciation than the opening value of block, it is restricted to the value of block to avoid the negative effect of the same.

3. Further, the financial accounts are prepared on the basis of significant accounting policies laid down in the above referred "MERC (Maintenance of Accounts) Rules, 2011" and Accounting standard

prescribed by Institute of Chartered Accountants of India (the 'ICAI'). These significant accounting policies differ in certain cases from accounting standard prescribed by the ICAI. However, policies and formats approved by the Commission and CAG respectively have been followed. We feel that the format prescribed under the above referred Rules satisfy the requirement of giving true and fair view of the activities and state of affairs of the Commission.

#### 4. Contingent Liability:

In the opinion of the Commission, there were no contingent liabilities outstanding at the end of the year.

5. The Comptroller & Auditor General has completed the audit of accounts for the Financial Years up to 2021-22. Various suggestions made in the Audit Reports have been considered / incorporated in the accounts.

6. Receipts such as application fees and fees for review of tariff order / proposal / tariff determination, filing fees for application and sale of various application / orders / drafts and regulations etc. and various charges received and interest received on STDR are treated as income.

7. Loans, Deposits and Other Current liabilities are subject to confirmation.

8. The Commission in 140<sup>th</sup> Commission decided that the lower staff of the Commission (below the grade of Dy. Director) be paid incentive of an amount equivalent to corresponding Grade Pay as monthly lumpsum incentive, w.e.f. 01.12.2013 and to submit said decision to the Government of Maharashtra for post-facto approval. As such all staff are paid monthly incentives equivalent to their grade pay w.e.f. 01.12.2013. Said decision was sent to the Government of Maharashtra vide letter dated 18-06-2014. Government of Maharashtra vide letter dated 21-10-2014 raised some queries which have been replied vide letter dated 25-11-2014. Reminders have been sent through letter dated 26.04.2016, 14.09.2016, 23.08.2017 and 09.05.2019. Accordingly, the GoM vide its letter dated 20.07.2019

(received on 29.07.2019) sought information regarding the proposal. Subsequently, the information is furnished vide letter dated 30.09.2019, 27.10.21 and 03.06.22 again requested to accord the approval. Further reply is awaited from Government of Maharashtra.

9. Figures of the previous years have been regrouped / rearranged whenever necessary in order to make the accounts presentable to suit the guideline.

10. Hon. Supreme Court through Order dated 17.09.2015 in case of Civil Appeal 6079 of 2011 in the matter of M/s MSEDCL v/s M/s Mulla Pravara has directed M/s MSEDCL to deposit disputed user charges, etc with MERC and has directed MERC to deposit the funds in fixed deposits with Nationalised Banks till final outcome of the case. As per the directions of Hon. Supreme Court the funds received from M/s MSEDCL are kept in fixed deposit with Canara Bank, Cuffe Parade Branch, Mumbai. As MERC is only the custodian of funds, the receipt of funds and amount invested in fixed deposits has not been taken into financial statements of the MERC. An amount of Rs. 552.71 Crores is received from M/s MSEDCL till 31.03.2023 on this account which has been deposited in fixed deposit with Canara Bank. The amount will be disposed of as per further directions of the Hon. Supreme Court. Rs. 1,80,51,63,140/- is interest accrued on above fixed deposit as on 31.03.2023.

11. Hon. Supreme Court through Order dated 16.10.2015 in case of Civil Appeal D32400 of 2011 in the matter of M/s MSEDCL v/s M/s Classic City had directed M/s MSEDCL to deposit disputed amount with MERC and had directed MERC to deposit the funds in fixed deposits with Nationalised Banks till final outcome of the case. As per the directions of Hon. Supreme Court the funds received from M/s MSEDCL were kept in fixed deposit with Canara Bank, Cuffe Parade Branch, Mumbai. As MERC was only the custodian of funds, the receipt of funds and amount invested in fixed deposits was not taken into financial statements of the MERC. Hon. Supreme Court of India vide Order dated 30.06.2016 in Civil Appeal No. 8837/2015 has directed to release the fixed deposit amount, with Canara Bank, to M/s Classic City. As per letter dated 04.01.2017, MERC

has released fixed deposit on 05.01.2017 as per the direction of Hon. Supreme Court order dated 30.06.2016. Rs. 2,76,363/- accrued interest is not repaid as the same is not specified under Order or claimed by the party.

12. In respect of the officers on deputation, rules and regulations as laid down by the policies of concerned Government Department (State Government, Central Government, MSEDCL, etc.) and deputation appointment order are followed.

13. As per Section 17 of MERC (Consumer Grievance Redressal Forum & Electricity Ombudsman) Regulations, 2020, the remuneration and other allowances payable to the Electricity Ombudsman will be determined by the Commission from time to time and shall be paid out of the Fund constituted under Section 103 of the Electricity Act. Further, Section 15.4 states that all expenses of the Electricity Ombudsman's office including that of Secretariat shall be paid out of the Fund i.e. State Electricity Commission Fund constituted under Section 103 of the Electricity Act. In the Financial Year 2022-23, a grant of Rs. 1.33 crore is paid to O/o Electricity Ombudsman, Mumbai and Rs. 0.55 crore is paid to O/o Electricity Ombudsman, Nagpur for expenses.

14. In exercise of the powers conferred by section 10 (46) of the Income Tax Act, the Central Board of Direct Taxes, vide notification dated 23<sup>rd</sup> June 2020 and 17<sup>th</sup> April 2023, has exempted the Commission from paying income tax on income arising out of its operations. The exemption shall be applicable for the assessment years 2021-22 to 2025-26.

## **SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES**

The Significant Accounting Policies prescribed under "MERC (Maintenance of Accounts) Rules 2011" are as under:

### **1. Annual Accounts**

The Annual Statements of Accounts are prepared in the Format prescribed by the Ministry of Industries, Energy & Labour of Government of Maharashtra.

### **2. Fund**

Fund means 'Maharashtra Electricity Regulatory Commission Fund' as provided under Section 103 of 'The Electricity Act, 2003' under the head "Reserves and Surplus".

### 3. Method of Accounting

The financial statements are prepared on the basis of historical cost convention unless otherwise stated and on accrual basis method of accounting.

### 4. Maintenance of Accounts

The accounts are maintained on double entry book keeping system.

### 5. Revenue Recognition

- a) The Government Grant in the nature of contribution towards capital cost of setting up the project has been treated as Capital reserve.
- b) The Government Grants in respect of specific assets acquired have been shown as deduction from the cost of related assets.
- c) The Government Grants have been accounted on realization basis.
- d) The Bank interest has been accounted on the basis of Interest certificate / 26AS / actual calculation of accrued interest on investment.
- e) Receipts such as fees for annual license, documents, filing applications, grant of license and Annual Performance Review and various charges received have been shown under the head "Fees and charges" and are accounted on accrual basis method of accounting.

### 6. Expenditure

- a) All cost relating to object of the Commission is debited to their respective head under the group "Other Administrative Expenditure".
- b) Establishment expense includes Pay and Allowances made to the Members, Staff, and Staff on deputation and Contractual staff.

### 7. Fixed Assets

Fixed assets are stated at cost of acquisition inclusive of inward freight, duties and taxes and incidental and direct expenses related to acquisition less depreciation.

### 8. Depreciation

- a) Depreciation is provided on Straight Line Method as per the rates specified in the Income Tax Act, 1961.
- b) In respect of additions to/deductions from fixed assets during the year, depreciation is considered on pro-rata basis.
- c) Assets costing INR 5000 or less each are fully provided.

### 9. Investments

Surplus fund of the Commission has been invested in short term or long term Deposits in Nationalized/ Scheduled Commercial Bank or any Financial Institutions promoted by the Government as laid down in Maharashtra Electricity Regulatory Commission (Fund) Rules, 2005.

### 10. Retirement benefits

- a) Liability towards Gratuity is provided on accrual basis as per the Gratuity Act, 1972.
- b) Provision for accumulated leave encashment benefit to employees have been accrued and computed on the basis of Earned Leave Balance as on 31 March 2023.

### 11. Lease

Lease Expenses are expensed with reference to lease terms.

### 12. Foreign Currency Transactions

Transactions denominated in foreign currency have been accounted at the exchange rate prevailing at the date of transaction.

### 13. Deferred Revenue Expenditure

Deferred Revenue Expenditure is written off over a period of 5 years from the year it is incurred.

### 14. Other Accounting Standards

Other Accounting Standards which were not applicable during the year have not been reported.



**MERC**

## महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

१३वा मजला, केंद्र क्र.१, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा, मुंबई - ४०० ००५

दूरध्वनी : ०२२-२२१६ ३९६४ / ६५ / ६९ • फॅक्स : ०२२ - २२१६ ३९७६

संकेत स्थळ : [www.merc.gov.in](http://www.merc.gov.in), [www.mercindia.org.in](http://www.mercindia.org.in) • ई-मेल : [mercindia@merc.gov.in](mailto:mercindia@merc.gov.in)

### **Maharashtra Electricity Regulatory Commission**

13th Floor, Center No.1, World Trade Center, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005.

Tel. No.: 022 - 2216 3964 / 65 / 69 • Fax No.: 022 - 2216 3976

Website: [www.merc.gov.in](http://www.merc.gov.in), [www.mercindia.org.in](http://www.mercindia.org.in) • E-Mail: [mercindia@merc.gov.in](mailto:mercindia@merc.gov.in)